

अवागवलेख

खरीखरी..

नक्कीच, जातनिहाय जनगणना होणार !

अखेर जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जाहीर झाली. ज्या जनगणनेची आवश्यकता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बारंवार व्यक्त केली होती. ती आता प्रत्यक्षात उतरत आहे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी जातनिहाय जनगणनेची चर्चा करीत होते. तेव्हा त्यांच्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत ओरडत हल्ला करण्यात येत होता. परंतु जेव्हा जातीनिहाय जनगणनेची चर्चा जमिनीपासून आस्मानापर्यंत फैलावत गेली. तेव्हा त्याचे महत्त्व मोदीजींनाही कळून चुकले. हवेची दिशा कोणती आहे, जनतेच्या मनात काय आहे, जनतेची नाडी कधी पकडावी, जनतेशी आपली नाळ कशी जोडावी. त्यासोबतच जनतेच्या मनातील अंतर्ध्वनी कसा ओळखावा, जनतेला आकर्षित करण्यासाठी कोणती कृती करावी, जनतेच्या मनातील मन की बात कशी ओळखावी, जनमानसाच्या हृदयाला हात कसा घालावा आणि जनतेला घोषणांच्या क्षीरसागरात आनंदाचे भरते कसे आणावे. या सर्व प्रकारांमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत पारंगत आहेत. या सर्व गोष्टींमध्ये ते किती पारंगत आहेत. हे सांगायची गरज नाही. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नाचे श्रेय विरोधकांना घेऊन द्यायचेच नाही. हे त्यांचे सूत्र आपण आतापर्यंत बघितलेले आहे. आता जातनिहाय जनगणना हा मुद्दा आपल्या कवेत घेऊन मोदीजींनी आपल्या भक्तांना तरबेज करून टाकलेले आहे. ही जनगणना अगदी व्यवस्थित पार पाडावी. म्हणून दुरांतोसारखी गती घेऊन ही जनगणना व्यवस्थित पार पडणार नाही. अशी मोदीजींची ठाम समजूत आहे. म्हणूनच भारतातील बंद पडलेल्या अनेक पैसेजर गाड्यांप्रमाणे ही जातीनिहाय जनगणना संश्र्गतीने परंतु योग्य दिशेने करण्याचे कार्य आता सरकार करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 या तारखेपासून सुरू होणार आहे. मुहूर्तावां पहिला टप्पा सप्टेंबर वर्षभर चालेल. त्यात जातीय जनगणना बिनचूक व्हावी, हाच या सवार्मागचा उद्देश असेल असे समजण्यास हरकत नाही. अधिसूचना आज जाहीर झाली असली. तरी पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी सरकार जवळ यापुढे 14 ते 15 महिन्यांचा कालावधी आहे. हा अवधी भरपूर आहे. 2026 च्या महात्मा गांधींच्या जन्मदिनाच्या म्हणजेच जयंतीच्या पूर्वसंध्येला हे पवित्र कार्य सुरू होईल. विनाकारण गडबड घाई करून जनगणना उरकण्याचा सोपा मार्ग सरकार अवलंबणार नाही. हीच चांगलीच गोष्ट आहे. हा पहिला टप्पा संपल्यावर दुसरा टप्पा साधारण 1 मार्च 2027 ते 28 या कालखंडात सुरू राहील. कदाचित तिसरा टप्पा किंवा अखेरचा टप्पा 2029 च्या निवडणुकीआधी पूर्ण करण्यात येईल, असा आत्मा अंदाज आहे. म्हणजे जगण्याचा निवडणुकीत राहुल गांधींनी प्रत्येक प्रचार सभेत जातीय जनगणना हा मुद्दा उचलून लोकांच्या मनात या जनगणने बद्दलची जिज्ञासा उत्पन्न केली होती. ती आपोआपच शांत होईल. असा अत्यंत साधसुधा हिशोब आहे. या मुद्यावर आता कुणालाही वेगळे मुद्दे मांडून देणे लगावता येऊ नये. याची संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. ही सरकारची कौशल्य योजना निश्चितपणे अभिन्नंदनच पात्र आहे. या जनगणनेनंतर त्याचा निकाल येण्यासाठी 2029 च्या निवडणुकांचा निकाल येणे अपेक्षित असेल. मग या जटील कोटकाचा उलगडा कसा हळुवारपणे करण्यात येणार आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या सरकारला जे कारायेचे असते. ते तर सरकार करतेच. पण जे कारायेचे नसते आणि जे जनतेला हवे असते. तेही आपण करतो असे दाखवायचे असते. याबाबतीत पक्षीय प्रवक्ते आणि एकपक्षीय वृत्ताविहत्या या सगळ्याच गोष्टींचा जयजयकार करण्यासाठी काँग्रेसने सज्ज असतात. आम्ही वरच उल्लेख केलेला आहे की, कोणत्या मुद्यावर जनतेची नाडी पकडता येते. तेच मुद्दे हाती घेऊन हाती असलेल्या यंत्रणेचा उपयोग करणे, यात आपले सरकार माहीर आहे. आता आपण एकच आशा करूया. निदान या प्रश्नाचे उत्तर 2029 च्या मे-जून नंतर तरी मिळावे, अशी आशा करूया. कारण तेव्हा बहुधा लोकसभेची निवडणूक मोदीजींनी जिंकलेली असेल आणि जनतेला या प्रश्नाचे उत्तरी दिसेल. ही आशा करण्यात काही चुकीचे नाही. सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा आपणही आदर करावा आणि जेव्हाकेव्हा जनगणना करणारे कर्मचारी आपल्या दारी येतील. तेव्हा तेव्हा त्यांना सविस्तर माहिती द्यावी. म्हणजे त्यांचाही उद्धार होईल. एवढेच या निमित्ताने सांगायचा आहे.

nagpurpost@gmail.com

Mob. No. 9922970023

दहशतवाद्यांच्या निधीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही

■ वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. १६ : दहशतवाद्यांच्या निधीवर लश्कर ठेवणारी संघटना फायनान्सियल अॅक्शन टास्क फोर्सने सोमवारी म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ला दहशतवाद्यांच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकला नसता. यामध्ये दहशतवाद्यांना निधी देण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्याच्या ५५ दिवसांनंतर एफएटीएफचे हे विधान आले आहे. ग्लोबल टेरर वॉच डॉगने म्हटले आहे की दहशतवादी हल्ल्यांमुळे लोकांचा मृत्यू होतो, त्यांना अपंगत्व

येते आणि जगभरात भीती पसरते. एफएटीएफचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानकडून दहशतवादाला सतत पाठिंबा देणे आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी अनेक निधी वापरल्याचा पदार्पण केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अशा कारवायांमुळे पाकिस्तानला एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मध्ये टाकता येते. पहलगाममधील दहशतवादी हल्ला २२ एप्रिल रोजी झाला होता. यामध्ये एका नेपाळीसह २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ : पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे.

१८ जूनपासून १० जुलैपर्यंत दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून १० मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गावर ही टोलमाफी देण्यात आली आहे.

विमान अपघात ११९ मृतदेहांची ओळख पटली

■ वृत्तसंस्था, अहमदाबाद, दि. १६ : अहमदाबाद विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यावर राजकोटमधील रामनाथ पारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी संध्याकाळी विजय रुपानी यांना २१ तोफांची सलामी (गाई ऑफ ऑनर) देण्यात आली. तत्पुर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री सीआर पाटील, गुजरातचे मुख्यमंत्री-राज्यपाल आणि इतर नेते रुपानी यांच्या घरी पोहोचले आणि श्रद्धांजली वाहिली.

रुपानी यांचे पार्थिव त्यांच्या राजकोट येथील निवासस्थानी प्रकाश सोसायटी (निर्मला रोड) ठेवण्यात आले होते . आज सकाळी अहमदाबादमध्ये त्यांचे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्यात आले. त्यानंतर, पार्थिव चार्टर्ड विमानाने

ब्लॅक बॉक्सचा व्हॉइस रेकॉर्डर सापडला रविवारी, अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे सचिव डॉ. मिश्रा यांना सांगितले की फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉम्पिट व्हॉइस रेकॉर्डर (उरफ) सापडले आहेत आणि सुरक्षित केले आहेत. विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडल्याने तपासकऱ्यांना अपघाताचे कारण शोधणे सोपे होईल.

राजकोटला आणण्यात आले. ७६ मृतदेह सुपूर्द अहमदाबाद विमान अपघातानंतर चार दिवसांत २५० मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले. आतापर्यंत ११९ डीएनए जुळले आहेत, त्यापैकी ७६ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

१२ जून रोजी एअर इंडियाचे अहमदाबाद ते लंडन विमान एआय-१७१ (७८७-८ बोंईंग ड्रीमलायनर) उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. विमान बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या वसतिगृह इमारतीशी धडकले. या अपघातात ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये विमानातील २४१ जण (२२९ प्रवासी (एक जिवंत) आणि १० केबिन क्रू, २ पायलट), वसतिगृह इमारत आणि उर्वरित ३४ जणांचा समावेश आहे.

विजय रुपानी यांना गाई ऑफ ऑनर देत अंत्यसंस्कार

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टी केली आहे की सध्याच्या परिस्थितीत, देशचे विमानतळ बंद असले तरी, जमिनीच्या सीमा खुल्या आहेत. मंत्रालयाने तेहरानमधील सर्व राजनैतिक मिशन आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना या निर्णयाची माहिती दिली आहे.

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की ज्या मिशनना त्यांचे नागरिक किंवा कर्मचारी परदेशात पाठवायचे आहेत त्यांना इराणच्या जनरल प्रोटोकॉल विभागाला प्रवाशांची नावे, पासपोर्ट क्रमांक, वाहनांची माहिती, देशातून निघण्याची वेळ आणि त्यांना ज्या सोमेवरून जायचे आहे त्याबद्दल आगाऊ माहिती द्यावी लागेल.

दुसरीकडे, इराणने सोमवारी सकाळी इस्त्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. इराणी सैन्याने मध्य इस्त्रायलमध्ये अनेक ठिकाणी बॅलिस्टिक



इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला, आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू

■ वृत्तसंस्था तेहरान/तेल अविव, दि. १६ : इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, सोमवारी इराणने सर्व परदेशी नागरिकांना देश सोडण्याची परवानगी दिली आहे. इराणमध्ये सुमारे १० हजार भारतीय अडकले आहेत. ते आता भारतात परतू शकतील.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टी केली आहे की सध्याच्या परिस्थितीत, देशचे विमानतळ बंद असले तरी, जमिनीच्या सीमा खुल्या आहेत. मंत्रालयाने तेहरानमधील सर्व राजनैतिक मिशन आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना या निर्णयाची माहिती दिली आहे.

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की ज्या मिशनना त्यांचे नागरिक किंवा कर्मचारी परदेशात पाठवायचे आहेत त्यांना इराणच्या जनरल प्रोटोकॉल विभागाला प्रवाशांची नावे, पासपोर्ट क्रमांक, वाहनांची माहिती, देशातून निघण्याची वेळ आणि त्यांना ज्या सोमेवरून जायचे आहे त्याबद्दल आगाऊ माहिती द्यावी लागेल.

दुसरीकडे, इराणने सोमवारी सकाळी इस्त्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. इराणी सैन्याने मध्य इस्त्रायलमध्ये अनेक ठिकाणी बॅलिस्टिक

इराणी हवाई क्षेत्रावर आमचे नियंत्रण इस्त्रायलचा दावा

१५०० भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले इराणमध्ये सुमारे दीड हजारावर भारतीय विद्यार्थी अडकले असून, त्यांचे पालक कमालीचे नितीत आहेत. 'सरकारला माझी एकच विनंती आहे की आमच्या मुलांना इराणमधून बाहेर काढा. आता ते अजिबात सुरक्षित नाहीत. तेहरान जळत आहे. तिथे एकही रस्ता, कोणताही परिसर सुरक्षित नाही. इंटरनेट बंद आहे. आम्ही सर्वजण खूप घाबरलो आहोत, असे अनेक पालकांनी सांगितले.

क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

इस्त्रायलमध्ये इराणी हल्ल्यात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यापुर्वी रविवारी रात्री इस्त्रायलने इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला केला होता. यामध्ये १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

इराणमध्ये आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १,२७७ हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, अमेरिकस्थित मानवाधिकार कार्यकर्ते गटाने इराणमध्ये ४०६ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

काहींना गल्लीपासून दिल्लीपर्यंत केवळ आरोप करण्याची सवय!

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. १६ : काही लोक देशाच्या सैन्यावर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचेच पडलेले असते. अशा लोकांना उत्तर देण्यासाठी मी बसलेलो नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.

कुंडमळा पुलच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकामाला मंजुरी दिली. या पुलासाठी ८ कोटी मंजूर केले. मात्र, मंत्री महोदयांनी ८० हजारांच्या पत्रावर स्वाक्षरी केली असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील शाळांचा आज पहिला दिवस होता. मुख्यमंत्री फडणवीस पालघरच्या शाळेत दाखल झाले. त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

वाढवण बंदर हे महाराष्ट्र आणि देशाचे चित्र बदणारे आहे. यात स्थानिकांना फायदा झाला पाहिजे. यासाठी काही करार करण्यासाठी मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी आपण अनेक करार करत आहोत. स्थानिकांचा रोजगार वाढला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण मिळायला हवे, त्यासाठी हे करार असल्याचे त्यांनी सांगितले. वाढवण बंदराच्या माध्यमातून पालघर

सुनीताने पूर्वीही केला पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न कारगिल पोलिस लवकरच घेणार सुनीताचा ताबा

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १६ : हेरगिरीचा संशय असलेली सुनीता सध्या नागपूरच्या कारागृहात आहे. कारगिल पोलिस तिचा ताबा घेण्यासाठी लवकरच परत येणार आहेत. तिचा मुलगा अद्यापही बालकल्याण समितीकडेच आहे.

दरम्यान सुनीताने यापुर्वीही दोन वेळा अमृतसरमधून पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे आणि संवेदनशील होत चालले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता मार्च महिन्यातदेखील अमृतसरला गेली होती. त्यावेळीदेखील तिने अमृतसरमधून पाकिस्तानला जाण्याचा दोन वेळा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिक पोलिसांनी तिला पकडले. न्यायालयाच्या आदेशाने तब्बल २० दिवस ती अमृतसर पोलिसांच्या ताब्यात राहिली.

सुटका झाल्यानंतर ती १ मे रोजी कपिलनगरातील घरी परतली. तीन दिवस राहिल्यानंतर पुन्हा ४ मे रोजी आपल्या १२ वर्षीय मुलासोबत घरून निघाली. यावेळी ती नेपाळ, भूतान, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर आदी ठिकाणी फिरायला गेली.

नंतर १४ मे रोजी पाकिस्तानात गेली. २३ मे रोजी तिला बीएसएफ जवानांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणात सुनीतावर हेरगिरीचा संशय व्यक्त करीत अमृतसर पोलिसांनी ऑफिशियल सिक्नेट अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि हे प्रकरण कपिलनगर पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती हाती आली आहे.

■ वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. १६ : गृह मंत्रालयाने सोमवारी जात जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकार दोन टप्प्यात जात जनगणना करणार आहे.

अधिसूचनेनुसार, पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल. त्यात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ही ४ डोंगराळ राज्ये समाविष्ट आहेत.

दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. यामध्ये देशातील उर्वरित राज्यांमध्ये जनगणना सुरू होईल. त्याआधी रविवारी गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत १६ व्या जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला. केंद्राने ३० एप्रिल २०२५ रोजी जात जनगणना करण्याची घोषणा केली होती.

जात जनगणनेची अधिसूचना जारी

पहिल्या टप्प्यात ४ राज्यांत ऑक्टोबर २०२६ पासून लागू

स्वातंत्र्यानंतर देशातील ही पहिली जात जनगणना असेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, जात जनगणना मूलभूत जनगणनेसोबतच केली जाईल.

काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष जातीय जनगणनेची मागणी करत आहेत. देशातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. ती दर १० वर्षांनी केली जाते. त्यानुसार, पुढील जनगणना २०२१ मध्ये होणार होती, परंतु कोविड-१९ साथीच्या आजारामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात २०११ मध्ये सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणना करण्यात आली होती.

ती ग्रामीण विकास मंत्रालय, शहरी विकास मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने केली होती. तथापि, या सर्वेक्षणाचा डेटा कधीही सार्वजनिक केला गेला नाही. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वेबसाइटवर फक्त एससी-एसटी कुटुंबांचा डेटा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

१९४८ च्या जनगणना कायद्यात एससी-एसटींची गणना करण्याची तरतूद आहे. ओबीसींची गणना करण्यासाठी त्यात सुधारणा करावी लागेल. यामुळे ओबीसींच्या २,६५० जातींचा डेटा उघड होईल. २०११ च्या जनगणनेनुसार, १,२७० एससी आणि ७४८ एसटी जाती आहेत.

केस, नख गळतीनंतर आता हाताला भेगा

■ महासागर प्रतिनिधी बुलढाणा, दि. १६ : बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये यंदा अचानक केस गळणे, टक्कल पडणे आणि बोटांची नखे गळून जाणे यांसारख्या गूढ आजारांचे प्रमाण वाढले आहे.

सुरुवातीला खामगाव आणि शेगाव तालुक्यांत दिसून आलेला हा आजार आता चिखली आणि मेहकरसारख्या घाटमथ्याच्या भागांतही पसरत आहे. या प्रकरणांला अनेक महिने झाले असतानाही भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचा अहवाल अद्यापही अडकलेला आहे.

मेहकर तालुक्यात आता हाताला भेगा पडण्याच्या आजाराची नवीन लक्षणे समोर आली आहेत. विशेषतः शेलगाव देशमुख या गावातील सुमारे २० ग्रामस्थांनी अशा प्रकाराच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे नोंदवल्या आहेत.



व्हॉइस रेकॉर्डर सापडला रविवारी, अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे सचिव डॉ. मिश्रा यांना सांगितले की फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉम्पिट व्हॉइस रेकॉर्डर (उरफ) सापडले आहेत आणि सुरक्षित केले आहेत. विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडल्याने तपासकऱ्यांना अपघाताचे कारण शोधणे सोपे होईल.

गणेशोत्सवावर गदा येऊ देणार नाही!

मुंबई : हिंदुत्वाचं प्रतीक असलेला सार्वजनिक गणेशोत्सव कुणाच्याही दबावामुळे बंद होणार नाही, ह्या असा रोखठोक इशारा सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी आज परेलमधील शिरोडकर सभागृहात आयोजित गणेश मंडळांच्या बैठकीला दिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि उबाठा सेनेच्या आडून चालणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांच्या अजेंड्याला यश मिळू देणार नाही. ही लढाई अर्धवट थांबलेली नाही, सरकारने ३० जूनपर्यंत मोठ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाबाबतची भूमिका न्यायालयात मांडेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शेलार म्हणाले, २००३ मध्ये नैसर्गिक जलस्त्रोतांवर हिंदूंच्या धार्मिक विधी बंद करण्यासाठी याचिका दाखल झाली आणि त्यात पीओपी मूर्तीचाही विषय घुसवण्यात आला. तेव्हाच जर सरकारने योग्य भूमिका घेतली असती, तर आज इतका संघर्ष करण्याची वेळ आली नसती. काँग्रेस आघाडी सरकार, शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि उबाठा सेनेने सणविरोधी पवित्रा घेतला. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना गणेशोत्सवाच्या बाजूने उभं राहण्याऐवजी त्यांनी विरोधात भूमिका घेतली. मुंबई महापालिकेच्या २०१८ च्या अर्थसंकल्पात पीओपीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव त्यांच्याच आदेशाने आला होता. हे बेगडी हिंदुत्व आता उघडं पडले असा थेट आरोप शेलार यांनी केला.

अग्निवीर मुरली नाईकांना शहीद सैनिकाचा दर्जा द्या

मुंबई : देशासाठी होतातय पत्करलेल्या अग्निवीर जवान मुरली नाईक यांना शहीद सैनिकाचा दर्जा देण्याची मागणी वचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही, तर या प्रकरणी हायकोर्टात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकमध्ये निर्माण झालेल्या तणावात मुरली नाईक यांचा ९ मे रोजी नियंत्रण रेषेवर मृत्यू झाला होता. ते घाटकोपरच्या कामराज नगर झोपडपट्टीत राहत होते. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईक यांना शहीद सैनिकाचा दर्जा देण्याची मागणी केली. ते म्हणाले, लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असलेले आणि रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर येथील रहिवासी असलेले अग्निवीर जवान मुरली नाईक यांना सेवेदरम्यान वीरगती प्राप्त झाली. मात्र, केंद्र व राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबासाठी कोणतीही ठोस मदत अद्याप जाहीर झालेली नाही. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून अन्यायकारक आहे. सरकारने मुरली नाईक यांच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात जावे लागेल. अॅड. आंबेडकर म्हणाले, हूनसैनिकांना ज्या सवलती, मदत आणि सन्मान देण्यात येतात, त्या अग्निवीरांना देखील मिळाल्या पाहिजेत. महाराष्ट्र शासनाने आधीच जाहीर केले आहे की सेवेदरम्यान वीरगती प्राप्त झाल्यास मदतीची तरतूद आहे. मग मुरली नाईक यांच्या बाबतीत अपवाद का? असा सवाल त्यांनी केला.

शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचा खचलेला भाग बुजवला

मालवण : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील नव्यानेच उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूच्या जमिनीचा काही भाग खचला होता. तसेच मोठे भगदाडही पडले होते. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाची दुरुस्ती करत खचलेला भाग बुजवल्याचे समोर आले आहे. रात्री उशिरापर्यंत खचलेल्या भागात भराव टाकून सिमेंटने सर्व भाग बुजवण्यात आला आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमित पाहणी तसेच देखभाल केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य अभियंता यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ : राज्यात पावसाने जोर धरला असून, हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सरासरी १०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे समुद्रात उधाण आले असून, लाटांनी रौरूप धारण केले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुधडी भरून वाहत असून, त्यांची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

होडावडे पूल पाण्याखाली

वेगुल्ले-बेळगाव राज्य महामार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आहे. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल जलमय झाला असून, गेल्या दोन तासांपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक पथाची मागणी वळवण्यात आली आहे. खेड तालुक्यात जगवुडी नदीने इशारा पातळी ओलांडली रात्रागिरी जिल्ह्याला देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. खेड

तालुक्यातील मुसळधार पावसामुळे जगवुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि सोनवी या दोन नद्यांना देखील पूर पडत असल्याने मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्याकतील धामणी, संगमेश्वर इथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी शिरले. इतर भागातही पावसाचा कहर सुरू आहे.

एसटीच्या नव्या प्रवासाला धार्मिक दिशा

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ : राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य भाविकांसाठी एक दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. एसटी महामंडळ आता धार्मिक पर्यटनात उतरत आहे. अर्थविनायक, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर अशा प्रमुख तीर्थक्षेत्री जाणाऱ्या सहली आता एसटीच्या माध्यमातून वाजवी दरात अनुभवता येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खाजगी ट्रॅक्ल्स कंपन्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे खुले आवाहन केले आहे. एसटी मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत बोलताना सरनाईक म्हणाले, राज्यभरात दरवर्षी लाखो धार्मिक धार्मिक स्थळांना भेट देतात. मात्र, अनेकांना आर्थिक अडचणीमुळे ही स्वप्नपूर्ती शक्य होत नाही. आता एसटी आणि खाजगी ट्रॅक्ल्स कंपन्यांच्या ऐतिहासिक भागीदारीतून धार्मिक सहली उपलब्ध होतील, ज्या सर्वसामान्यांना

पंढरपूर, अर्थविनायक दर्शन आता वाजवी दरात : खासगी ट्रॅक्ल्सना परिवहन मंत्र्यांचे खुले आवाहन!



परवडतील आणि सुविधा देखील उत्तम असतील. सुट्यांमध्ये एसटीच्या अनेक गाड्या अर्धवट भरतात किंवा रिकाम्याच धावतात. या रिकाम्या सीट्सचा उपयोग धार्मिक पर्यटनासाठी करून महसूलात वाढ

करण्याचा मंत्रच यामागे आहे. यातून एसटीलाही उत्पन्न मिळेल आणि धार्मिकांनाही सुलभ प्रवास. **श्रावणात सहलींची सुलभ प्रवास** सरनाईक यांनी जाहीर केलं की येत्या श्रावण महिन्यापासून अर्थविनायक, पंढरपूर,

दुचाकी चालकांचा वाद झाल्याने पुलावर झाली होती गर्दी कुंडमळा दुर्घटनेचे खरे कारण समोर

■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. १६ :

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा पूल कोसळून ४ जणांचा बळी गेला आहे. हा पूल वापरासाठी बंद होता. पण त्यानंतरही अचानक त्याच्यावर गर्दी झाल्यामुळे तो कोसळला.

या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठली असताना आता ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याचे खरे कारण समोर आले आहे. एका प्रत्यक्षदर्शी तरुणाने दोन दुचाकी चालकांचा वाद व त्यानंतर झालेल्या गर्दीमुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे.

गणेश पवार असे या प्रत्यक्षदर्शी तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला तेव्हा तो तिथेच होता. त्याने सांगितले की, मी कुंडमळ्यावर राहतो. मी तिथल्या स्थानिक आहे. नदीच्या अलीकडे दोन पाहुण्यांना सोडण्यासाठी मी आलो होतो. मी त्यांना सोडून परत जात होतो, तेव्हा तिथे दोन दुचाकी चालकांचा वाद झाला. हा वाद पाहण्यासाठी पर्यटकांची पुलावर गर्दी झाली. त्यातून ही घटना घडली. तो पुढे म्हणाला की, कुंडमळा पुलावरून दोन दुचाकींना जाता येत



नाही. त्यावेळी दोन दुचाकी विरुद्ध दिशेने पुलावर आल्या. पुलावर अगोदरपासूनच काही पर्यटकही उभे होते. त्यावेळी गर्दी एवढी होती की, कुणालाही पुढे-मागे जाता येत नव्हते. त्यातच दुचाकी चालकांमध्ये वाद झाला. यामुळे पूल हलू लागला. त्यानंतर या गोंधळात काही क्षणांतच

पूल पडला. मी स्वतः पाण्यात पडलो. पण मी स्थानिक असल्यामुळे मला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज होता. त्यामुळे मी पलीकडे न जाता अलीकडे आलो. त्यामुळे माझा जीव वाचला. सध्या माझी दुचाकी नदीपात्रातच आहे. ती अद्याप काढण्यात आली

नाही. प्रशासन काय म्हणते ते पाहून दुचाकी काढण्याचा निर्णय घेणार आहे. कारण, अद्याप नदी पात्रात उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही. मी लोखंडी पुलाला पकडून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर ३-४ पर्यटकांनाही बाहेर काढले, असे गणेश पवार यांनी

फादर्स डेचे सेलिब्रेशन आणि बाप-लेकाचा मृत्यू कुंडमळा दुर्घटनेत रोहित माने व त्यांचा मुलगा विहान माने या दोघांचाही बळी गेला आहे. हे दोघे फादर्स डेचे सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या या परिसरात गेले होते. दुसरीकडे, नांदेड जिल्ह्यालगतच्या बासर येथे गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पूल दुर्घटनेत सरकारचा दोष : सपकाळ

पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असून ही दुर्घटना नव्हे, तर सरकारी निष्काळजीपणामुळे झालेला थेट मनुष्यवध असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर सडोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ असतो हे माहीत असूनही धोकादायक पूल खुला ठेवण्यात आला. प्रशासनाने फक्त धोकादायक पूल अशी पाटी लावून आपली जबाबदारी संपवली, पण ती पाटी पाट्या टाकण्याचे प्रतीक बनली आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला. राज्य सरकार वर्षभरात पूल दुरुस्त करू शकले नाही, निधी मंजूर असूनही काम प्रलंबित राहिले, म्हणजेच सरकार अपयशी ठरले, असेही ते म्हणाले. या दुर्घटनेत ५५ पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले, त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

संगितले. दुसरीकडे, मावळ परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत आहे. यामुळे नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेताना अनेक अडचणी येत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसलेल्या या इसमाला ओळखता का?

सुषमा अंधारेचा किरीट सोमय्यांवर निशाणा



■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. १६ : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांचा एक फोटो दिवट करत टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी दिवट केलेल्या फोटोमध्ये किरीट सोमय्या हे निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बसलेले दिसत आहेत. यावरून सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसलेल्या या इसमाला ओळखता का? होय होय, तेच ते, मुलुंडचे एचडी म्हडिओ स्पेशलिस्ट, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, ५-५ वर्षे अभ्यास करून अधिकारी झालेल्या अभ्यास लोकांच्या खुर्चीवर असे एरे-गैरे लोक बसूच शकतात? भाजपशासित राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पार पोतरे करून ठेवले असल्याची टीका अंधारे यांनी केली आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची हॉटेल ताज येथे झालेल्या भेटीवर देखील भाष्य केले होते. सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या, राज ठाकरे यांनी आपल्या एका मुलाखतीत महाराष्ट्राच्या हितापेक्षा आपला इगो मोठा नसल्याचे विधान केले होते. त्यानंतर माझ्या पक्षाने व माझ्या प्रमुखांनी त्यावर सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यासाठी आवश्यक असणारी पावले उचलली होती. पण आता मनसे प्रमुखांच्या मनात काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही. त्यांची भेट कोणत्या तरी कारणांसाठी झाली असेल. ते आम्हाला माहीत नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या.

मंत्र्यांचा हट्ट, मुख्यमंत्र्यांचा अडसर!

खासगी सचिवांच्या नियुक्तीवरून महायुतीत शीतयुद्ध

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ : राज्याच्या महायुती सरकारमध्ये आतल्या आत खंदखंद वाढत असल्याचे चित्र अधिकच स्पष्ट होत आहे. तब्बल सहा महिन्यांनंतरही सात मंत्र्यांचे खासगी सचिव अद्याप नेमले गेलेले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शिफारसींना संमती नकारली आहे. या ठिणगीवरून सरकारच्या अंतर्गत संघर्षाला चांगलाच पेट बसला असून, शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील काही मंत्री आता उघड नाराजी व्यक्त करत आहेत. **शिंदे गटातील मंत्र्यांचा संताप** मुख्यमंत्री कार्यालयाने अद्याप मंजुरी न दिल्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभुनाराज देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आणि छान भुजबळ, तसेच भाजपचे वनमंत्री गणेश नाईक हे सात मंत्री आपापल्या खासगी सचिवांच्या प्रतीक्षेत आहेत. या मंत्र्यांनी आपल्या पसंतीचे अधिकारी सुचवले असतानाही त्यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने शिक्कांमोर्तब न केल्याने नाराजी उफाळून आली आहे. फक्त सचिवच नव्हे, २२ ओएसडीच्याही नेमणुका अडकल्या. केवळ खासगी सचिवच नव्हे तर, २२ विशेष कार्य अधिकार्यांच्या नियुक्त्याही फाईलमध्येच अडकल्या असून, अनेक मंत्री व त्यांच्या खात्यांचे प्रशासन ठप्प पडल्यासारखे झाले आहे. निर्णय प्रक्रियेचा वेग मंदावल्यामुळे धोरणात्मक कामकाजावर थेट परिणाम

होत आहे. **मुख्यमंत्र्यांकडून कडक चाळणी** मविआ सरकारच्या काळात काम केलेल्या किंवा वायव्यस्त रेकॉर्ड असलेल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून थेट मंजुरी नकारली जात आहे. यामागे प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शकता राखण्याचा उद्देश आहे की राजकीय संदेशवहन? यावर सध्या चर्चा रंगली आहे. खासगी सचिव पदावर विश्वासातील व्यक्तीच हवी, यावर मंत्र्यांचा कटाक्ष आहे. पण असा निवडीचा हट्ट कधी कधी कारभाराच्या कार्यक्षमतेवर गदा आणू शकतो, हे देखील अनेक प्रशासकीय जाणकार अधोरेखित करत आहेत. या संपूर्ण घडामोडींवरून मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि शिंदे गट व राष्ट्रवादीतील मंत्र्यांमध्ये सत्तासंघर्षाची सूझ झळ जाणवत आहे. निर्णयमुक्तीला लांबणीवर टाकत ठिणग्यांपासून वणवा टाळण्याचा प्रयत्न सुरू झाला, तरी नाराज मंत्र्यांच्या चेहऱ्यावरचा विस्ववाद अधिक गडद होताना दिसतो आहे. महायुतीत अंतर्गत समन्वयाचा अभाव, सत्तेतील शिस्त आणि दडपशाही यांचा सामना करत मंत्र्यांना आता स्वतःच्या कार्यालयातही स्वतंत्रपणे काम करता येत नाही, ही खंत अनेकांच्या चचेची विषय ठरत आहे. पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमध्ये संवाद होऊन हा पेच सुटतो की संघर्ष अधिकच उफाळून येतो, हे पाहणे आत्सुक्याचे ठरणार आहे.

महासागर

e-mail : nagpurpost@gmail.com • mahasagarngp@gmail.com

स्वतंत्र गावठाण फिडर मागणीसाठी महाविकास आघाडीचा विजकंपनी कार्यालयावर डफडे मोर्चा

मलकापूर (महासागर प्रतिनिधी) : तालुक्यातील वडोदा,पान्हेरा बहापुरा या गावांचा विद्युत पुरवठा गेल्या काही दिवसापासून दररोज तीन- तीन, चार - चार तास खंडित असतो. त्यामुळे गावातील ग्रामस्थांना विद्युत पुरवठा बंद राहत असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही परिणामी लोक त्रस्त आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित राहत असल्याने शेतकऱ्यांची व लोकांची शासकीय कामे सुद्धा होत नाही या गावांकरिता स्वतंत्र गावठाण फिडर बसविण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस संतोषराव रायपुरे, शिवसेना (उ.बा.ठा) शहर प्रमुख गजानन ठोसर, बंडू चौधरी यांच्या नेतृत्वात भारत कला रोडवरील



म.रा.वि.वि कंपनी कार्यालयावर ग्रामस्थ कार्यकारी अभियंता आर जि तायडे यांना व महिलांचा डफडे मोर्चा काढण्यात आला.

याबाबत म.रा.वि.वि कंपनी

आर.जी.तायडे यांनी प्रस्ताव तात्काळ बनवून देत असल्याचे सांगताच डि.पी डि.सी तून मंजूर करून आणू असे रा.काँ नेते संतोषराव रायपुरे यांनी सांगितले. पान्हेरा येथील बायरमन बदलविण्याबाबत, शेतकऱ्यांच्या शेतातील वाकलेले विद्युत पोल सरळ करून केबल,तार ओढण्याबाबत हि सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, कामगार सेना शहरप्रमुख हरिदास गणबास, किसान सेना शहर प्रमुख सै.वसीम सै रहीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी,रा.काँ तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी, सह वडोदा, पान्हेरा,बहापुरा येथील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

शेतकऱ्यांना बी-बियाण योग्य भावात उपलब्ध करून द्या

वंचित बहुजन आघाडीची मागणी

जळगाव जामोद (महासागर प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडी व नवनिर्मुक्त तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता कृषी अधिकारी जाधव यांच्या मार्फत १६ जून रोजी निवेदन देण्यात आले.

खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांची पिळवणूक होऊ नये, तसेच शेतकऱ्यांना बी बियाण्याचे तात्काळ वाटप करणे यासह कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना शासनाच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रतिलिपी बुलढाणा जिल्हा कृषी अधिकारी, जळगाव जामोद तालुका तहसील अधिकारी यांना



केली आहे. परंतु उर्वरित ७५ टक्के रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही ती तात्काळ जमा करणे.

बोगस बी बियाणे असलेल्या कृषी केंद्रावर तात्काळ कारवाई करणे, शेतकरी बांधवांना ठरलेल्या एका रूपांमध्ये पिक विमा काढण्यात यावा या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रतिलिपी बुलढाणा जिल्हा कृषी अधिकारी, जळगाव जामोद तालुका तहसील अधिकारी यांना

जिल्ह्यातील ७५० आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

नांदुरा (महासागर प्रतिनिधी) :

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी अधिकारी व कर्मचारी गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास ७५० कर्मचारी कार्यरत आहेत.सदर अभियान अंतर्गत राज्यामध्ये रुग्णसेवा, रुग्णवाहीकेतून रुग्णांना संदर्भसेवा व ० ते १८ वयोगटातील मुलांच्या शस्त्रक्रिया, बालकांचे संपूर्ण लसीकरण वगैरे तत्सम सेवा प्रदान करण्यात येतात. परंतु माहे जानेवारी २०२५ पासून अधिकारी व कर्मचारी यांचे पगारासाठी निधी वेळेते उपलब्ध झालेले नाहीत. सद्यस्थितीत मार्च २०२५ पर्यंत कसाबसा निधी मिळाला आहे. परंतु एप्रिल २०२५ पासून अद्याप निधी मिळालेला नसून अधिकारी व कर्मचारी यांचे हाल होत आहेत.यामध्ये गावपातळीवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या कामावर आधारित मोबदला देखिल मागिल ०६ महिन्यांपासून अदा करण्यात आलेला नाही. याबाबत राज्यातील विविध मंत्री महोदये, राज्य स्तरावर व आयुक्त कार्यालये, मुंबई यांचेकडे वेळोवेळी निवेदने दिलेनंतर सुद्धा अद्याप निधीबाबत काहीही



राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र

माहिती प्राप्त झालेली नाही. सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत, घरभाडे देणेसाठी पैसे नाहीत, घरातील राशन भरणेसाठी पैसे नाहीत अशा मानसिकतेतून अधिकारी व कर्मचारी यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत आहेत. राज्यामध्ये आरोग्य विभागामध्ये निम्मे अधिकारी व कर्मचारी हे कंत्राटी असल्याने आंदोलन केल्यानंतर रुग्णसेवेवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.

जर २० जून २०२५ पर्यंत पगारासाठी निधी प्राप्त झाला नाही तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य “चलो आझाद मैदान मुंबई” आणि “करो या मरो” चा नारा देऊन रस्त्यावर उतरून आंदोलक करण्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती एकत्रीकरण समितीचे राज्य समन्वयक संतोष तायडे,दत्ता गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

नियमित वाचा - महासागर

बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क 9561361404

लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचे आयोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

२१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा



बुलढाणा (जिमाका) :

येत्या २१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी योग दिनाच्या तयारीसंदर्भात अधिकाऱ्यांची सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी “लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचे आयोजन करा” असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. या बैठकीत योग दिनाच्या आयोजनासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ.पाटील म्हणाले की, “शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतील अशा मोकळ्या आणि सहज पोहोचता येतील अशा ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करावेत. अशा स्थळांची पाहणी करून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात.” लोकप्रतिनिधी आणि संस्थांचा समावेश आवश्यक जिल्ह्यातील आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, धार्मिक प्रतिष्ठाने, स्वयंसेवी संस्था आणि प्रतिष्ठित नागरिक यांना कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. “योग हा जीवनशैलीचा भाग व्हावा यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले. योग दिनासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी योग

प्रशिक्षकांची नेमणूक करावी, तसेच शहरासह ग्रामीण भागातील जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करून योगविषयी जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्यदायी वातावरण निर्मितीचा उद्देश - “योग ही फक्त एक कृती नसून आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेणारी वाट आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित योगाभ्यास करावा यासाठी सजगता निर्माण करणे आवश्यक आहे,” असे जिल्हाधिकारी डॉ.पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीच्या अखेरीस सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाने आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

वंचित बहुजन युवा आघाडीची आढावा बैठक संपन्न



जळगाव जामोद (महासागर प्रतिनिधी) :

आगामी होऊ घातलेल्या नगरपरिषद,जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद तालुका वंचित बहुजन युवा आघाडीची जळगाव जामोद येथे १५ जून २०२५ रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशस्त हॉलमध्ये आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये तालुका व शहर आघाडीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जामोद तालुका व शहराचा आढावा घेण्यात आला. बैठक सुरू होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शाहू, फुले,आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

या बैठकीला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, वंचितचे नेते विजय पोहनकर, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर, युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अनिल रणित, माजी तालुकाध्यक्ष रतन नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष गौतम इंगळे, युवा जिह्वा उपाध्यक्ष गिरीश उमाळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत अवसरमोल, युवा तालुकाध्यक्ष राजारत्न वाकोडे, युवा शहराध्यक्ष प्रवीण तायडे, जेष्ठ नेते देवाभाऊ दामोदर, उत्तमराव वानखडे, युवा आघाडीचे कार्यकर्ते संतोष पवार ज्येष्ठ कार्यकर्ते विजय तायडे, भास्कर भगत, कैलास भगत, रोशन तायडे, अक्षय वाकोडे, मयूर खंडेराव सह अनेक आजी-माजी पदाधिकारी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

संग्रामपूर तालुक्यात दोन दिवसांपासून तुरळक पाऊस, पण उकाडा कायम

संग्रामपूर (महासागर प्रतिनिधी) : तालुक्यात कोरडवाहू खरीप पिक पेरणी साठी शेतकरी शेती मशागतीला बेलजोडी व यांत्रिक सहाय्याने शेतीची मशागत कामासाठी कामाला लागला असून शेतीची मशागत अंतिम टप्प्यात आली मृग नक्षत्रात पेरणी पेरणीसाठी पावसाची शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. गेल्या दोन तिन दिवसांपासून थोड्याफार तुरळक पावसाने शेतकरी बागासेती व व कोरडवाहूपिकाची पेरणी करीत आहे.परंतु जमिनीची ओल पुरेशी न झाल्याने सदर खारिपाची पेरणी करण योग्य नसल्याचे कृषी विभागागाकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यात बहुतांश भाग हा कोरडवाहू खरीप पिक पेरणीसाठी सज्ज झाला असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात तुरळक पाऊस पडत असला तरी अजूनही उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन, व उकाडाचाची तिव्रता जाणवतच आहे,अद्यापही जमिनीची ओल पूर्ण झालेली नाही.काही शेतकरी, खारिप,हिवाळी तर आता उन्हाळी पिके घेत आहेत. ह्यावर्षी पेरणी करणाऱ्या उन्हाळी पिक घेणाऱ्या मका,व ज्वारी पिकाचे कापणी व पिक तयार करण्यास उशीर झाल्याने तसेच उत्पन्न घेतल्यानंतर पावसामुळे ते शेतकरी शेतीची मशागत करू शकले नाहीत.काहिही आसले तरी जमिनीची ओल पूर्ण झाल्या शिवाय कोरडवाहू शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करू नये.असा कृषी विभागाचा सल्ला आहे.

जानेफळ प्रा.आरोग्य केंद्राला जिल्हास्तरीय प्रथम कायाकल्प पुरस्कार



मेहकर (महासागर प्रतिनिधी) : कायाकल्प योजना ही भारत सरकारच्या आरोग्य विभागाची एक अभिनव योजना आहे, ज्यामार्फत शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, रुग्णांसाठी सुरक्षित व दर्जेदार सेवा, पर्यावरणीय व्यवस्थापन व समुदाय सहभाग यामधील गुणवत्ता व कार्यक्षमतेचे मूल्यमापन करून उत्कृष्ट केंद्रांना गौरवण्यात येते. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जानेफळ यांनी कायाकल्प पुरस्कार २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १७.०५% गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे यश वैद्यकीय अधिकारी

डॉ. सूरज तेजराव ठाकरे आणि डॉ. तुषार दिनकर सोळंकी यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली संपूर्ण आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या संघभावना, प्रामाणिक मेहनत व सेवाभावामुळे शक्य झाले आहे. या गौरवामुळे जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्र ने आरोग्य व्यवस्थापनातील उत्कृष्टतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला असून, संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

पातुर्डा आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम तत्काळ सुरू अन्यथा आंदोलन-संगीतराव भोंगळ

संग्रामपूर (महासागर प्रतिनिधी) : तालुक्यातील पातुर्डा बु.येथील प्रा.आ.पै केंद्राच्या इमारतीचे बांधकाम बऱ्याच वर्षे व महिन्या पासून रेंगाळत असून सदर बांधकाम सुरू न केल्यास अनोखे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते संगीतराव (राजूभाऊ) भोंगळ यांनी निवेदनाद्वारे मु.का. अधिकारी जि.प. बुलढाणा यांना दिला आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, तालुक्यातील पातुर्डा बु. गावासह लगतच्या १३ ते १४ ग्रामीण गावांची लोकसंख्या पाहता पातुर्डा बु. येथे प्रा.आ. केंद्राच्या इमारतीची नितांत आवश्यकता आहे. यासंदर्भात शासन व प्रशासनाकडे यापूर्वी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परिणामी प्रा.आ. केंद्राच्या नविन इमारतीस मंजुरात मिळाली होती.

सदर कामाची ई-निविदा घेतलेल्या ठेकेदाराचा आकस्मिक निधन झाल्यामुळे इमारत बांधकामास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र सदर कामाची परत दुस-यांदा ई टेंडर प्रक्रिया करणयात आली.परंतु बांधकामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. ह्या तालुक्यातील मोठे गाव



सातपुड्याचे पायथ्याशी असलेला संग्रामपूर तालुका हा ग्रामीण व खेडे विभाग असून शासन सर्वच बाबतीत दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे नागरिकांना अनेक सोई,सवलती व विविध लाभानापासून वंचित रहावे लागते.आरोग्य सेवे बाबत तालुका खूप पिछाडीवर आहे

असलेल्या मौजे पातुर्डा बु. येथील प्रा.आ. केंद्राच्या प्रलंबित इमारतीचे प्रत्यक्ष बांधकामात सुरुवात करण्यात यावी.अन्यथा आगळ्या वेगाळ्या अश्या तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्या जाईल.त्याची सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहिल.ह्यासाठी जि.प.चे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी केलेले आंदोलन आणि उपोषण सर्वश्रुत असून ह्यावेळी ते कोणते आंदोलन करतील. हे सांगता येत नाही.

नांदुरा (महासागर प्रतिनिधी) :

मूलभूत गरजा म्हणजेच जगण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी होत. या मूलभूत गरजांमधे वीज (विद्युत सुविधा) ही सुविधा दैनंदिन जीवनात अत्यंत आवश्यक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नांदुरा शहरामधे डी.पी. जळणे, विद्युत तार खंडणे किंवा इतर काही कारणांमुळे नांदुरा वासियांचा विद्युत पुरवठा खंडित केल्या जात असल्याचे दिसते. वेळी - अवेळी कुठलेही पूर्वसूचना न देता तासन -तास विद्युत सेवा बंद राहण्याच्या घटना सामोरा आल्या आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर सदर विषयास अनुसरून सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, सामान्य नागरिक यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयात फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केल्यास कार्यालयातील लॅंड लाईन फोन कुणीही स्वीकारत नाही. तसेच मोबाईल फोन द्वारे केलेला संपर्क देखील स्विकारल्या



जात नाही. सामान्यजनतेच्या अश्या तक्रारी शिवसेना नांदुरा शहर अध्यक्ष अनिल जांगळे यांच्या पर्यंत आल्या असता शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.

सोमवार १६ जून रोजी शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे यांनी निवेदनमधे नमूद केले कि,विद्युत म्हणजेच एक अत्यावश्यक सेवा असून आपल्या कर्तव्यानुसार कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी. काही दिवसांपूर्वी

खैवाडी येथे १० वर्षांच्या मुलाला उघड्या तारां मुळे विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक असून यामध्ये महावितरण कंपनीचा बेजबाबदारपणा उघडीकीस आल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या युगात महावितरण कंपनीने व्हाट्सअप ग्रुप द्वारे नागरिकांना वेळोवेळी विद्युत विषयक महत्वाचे संदेश किंवा अलर्ट पाठवून नागरिकांना सतर्क करावे. जुन्या आणि अतिरिक्त भार असलेल्या डी.पी बदलवून किंवा योग्य तो बदल त्याखंड करवा. नागरिकांना कायम व अखंड विद्युत

पुरवठा जबाबदारीने पूर्वावर. तसेच वरील नमूद तक्रारीची त्वरित दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल, त्यावेळी होणाऱ्या सर्व परिणामांना जबाबदार महाविद्युत कार्यालय राहिल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

यावेळी उपस्थित वारकरी सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष राम झांबरे यांच्यासह महादेव सपकाळ, उपशहरप्रमुख, संजय मेहसरे - उपशहरप्रमुख, हरीश काटले- युवासना प्रमुख, प्रकाश बावस्कार- शाखा प्रमुख, देवेंद्र जैस्वाल-शहर सचिव, जितेंद्र जुनगडे- शहर संघटक, शुभम ढवळे- वैद्यकीय कक्ष, संभाजी वसे - विभाग प्रमुख,पवन दुबे, मोहन जांगळे, राजेश ताकवाले, पवन जांगळे, प्रवीण घोळके, महेश उंबरकर, रविंद्र मात्रे, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. सरिता बावस्कार, प्रजा तांदळे - उपशहर प्रमुख, भावना सोनटके- शहर सचिव यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित असून इ.च्हा स्वाक्षऱ्या आहेत.

अहमदाबादमध्ये घडलेली विमान दुर्घटना हा एक अपघात नव्हती. तर तो एक जागृत नरसंहार होता, असे आता म्हटले जात आहे. २७५ हून अधिक निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले. त्यात राजकारणी होते, इंजिनिअर होते, डॉक्टर होते, विद्यार्थी होते, आयटी तज्ज्ञ होते, शिक्षक होते, व्यापारी होते, समाजाचे आधारस्तंभ होते. या सर्वांच्या कुटुंबावर काय आघात झाला, हे फक्त त्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण देशाला जाणवले. पण याही परिस्थितीत प्रत्कार आपल्या धर्माला जागले की नाही, यावर मात्र खल सुरू झाला आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर भारतीय मीडियाने अस्वेदनशील वार्तांकनाचा जो किसळवाणा प्रकार सुरू केला आहे त्याला नीचपणा हाच शब्द वापरला पाहिजे. कोळसा झालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. डिएनए टेस्ट करून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मुतांवे नातेवाईक प्रचंड मोठ्या मानसिक दबावाखाली आहेत. अशावेळी त्यांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यावर घेणे सुरू आहे. एकूणच प्रसार माध्यमांची विश्वासार्हता चर्चित जात असून तिचा सूर चांगला वाटत नाही. लाईव्ह अपडेट्स मिळविण्याच्या नादात जो हीडीस प्रकार जगाने पाहिला ते कायला नको होता. प्रत्कारीतेचे विकृत स्वरूप म्हणजे प्रत्कारितेच्या तत्वांचा ऱ्हास आणि गैरवापर. यापूर्वी सनसनाटी बातम्या, खोट्या बातम्या आणि अर्धसत्य बातम्यांचा प्रसार करणे, तसेच प्रत्कारितेच्या वापर करून एखाद्या व्यक्ती किंवा समूहाला बदनाम करणे किंवा कोणत्याही विशिष्ट राजकीय अजेंडासाठी बातम्यांचा वापर करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. पण या अपघाताच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी कुणाच्या प्रतिक्रिया घ्याव्यात किंवा घेऊ नये याचे तारतम्य न बाळगल्याने तो आता टीकेचा विषय झाला आहे. त्यामुळे एकूणच इलेक्ट्रॉनिक्स असो वा प्रिंट माध्यम असो सर्वांच्याच वाट्याला शिथ्यांची लाखली येत आहे. प्रत्कारांनी द्वारपालांची भूमिका पार न पाडता निष्पक्ष, वस्तुनिष्ठ, अचूक आणि संतुलित माहिती वाचक आणि दर्शकांसमोर सादर करणे हे प्रत्कारितेचे मुख्य तत्त्व आहे. खोट्या बातम्याचे प्रकरण उघडकीला आल्यानंतर आणि समाज माध्यमांचा मोठा प्रभाव लक्षात घेता सध्याच्या काळात हे अतिशय महत्त्वाचे आहे. सनसनाटी, पक्षपाती बातम्या आधुनिक काळातील माध्यमांचे दुः ख बनले आहे. कोणत्याही परिस्थितीत तिरकस आणि अभिप्रायपूर्ण वृत्तांकनाला अर्धपूर्ण वृत्तांकन म्हणता येणार नाही. असे म्हटले जाते की, माध्यमांनी केवळ लोकशाहीचे रक्षण करणारा पहारेकरी म्हणून काम न करता समाजाचे भेडसावणाऱ्या कुत्र्याविरोधात लढायला हवे. पण गेल्या काही वर्षात माध्यमांमध्ये अमूलाग्र बदल झाला आणि त्याचबरोबर प्रत्कारितेच्या मूल्यातही बदल झाला. पूर्वी प्रत्कारिता सेवेचे मिशन म्हणून पाहिला जात होती, पण आता प्रत्कारांनी गाभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. याशिवाय माध्यमांनी प्रत्कारांसाठी आचार संहिता तयार करण्याची वेळ आली आहे. अलिकडे तर स्मार्ट फोन वापरणारा प्रत्येकजण एक संभाव्य प्रत्कार बनला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने निघालेले बोईंग ७८७ - ८ हे विमान उड्डाणानंतर अवय्या ३१ सेकंदात मेघानीनगर येथील नागरी वस्तीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह २७५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या भीषण अपघाताने सर्वांचेच मन हेलावले. हे विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलवर कोसळल्याने त्या हॉस्पिटमधील ३४ विद्यार्थ्यांची दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण जगभर हळहळ व्यक्त होत आहे. अर्थात विमान दुर्घटना घडून त्यात निष्पाप प्रवाशांचा बळी गेल्याची ही पहिली घटना नाही याआधीही अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत आणि त्यात अनेक प्रवाशांचा जीव गेला आहे. गेल्याच वर्षी दक्षिण कोरियामध्ये जेजू एअरचे बॅँकॉक ते मुआन या मार्गावरचे विमान मुआन विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. या अपघातात विमान भस्मसात होऊन ७७१ प्रवाशी दगावले होते.

२०२३ साली ऐन संक्रांतीच्या दिवशी नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. नेपाळमधील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पोखर या शहरावरवळ एक प्रवाशी विमान कोसळून झालेल्या अपघातात ६० हून अधिक प्रवाशांचा दुःखद अंत झाला होता. अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात हा विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला पण अपघाताचे कारण अद्यापही समजू शकले नाही. सरकारने या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग नेमला आहे. हा चौकशी आयोग या अपघाताची सखोल चौकशी करील त्यामुळे लवकरच या अपघाताचे खरे कारण समोर येईल. बहुतेक विमान अपघात हे खराब हवामानामुळे झाल्याचे सांगण्यात येते.

खरे तर उड्डाणापूर्वी प्रत्येक वैमानिकाला हवामानाचा अंदाज सांगितला जातो. या आधारावर तो आपली रणनीती ठरवतो. या विमानाचे सारथ्य करणारे वैमानिक आणि सहवैमानिक दोघेही अनुभवी होते. त्यामुळे त्यांच्याकडून चूक झाली असावी असे वाटत नाही अर्थात विमान अपघातात केवळ वैमानिकाचीच चूक असते असे नाही.

पक्षी विमानाला धडकून अपघात झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहे. ऐनवेळी इंग्लनमध्ये बिघाड झाल्याने अपघात होतात. वातावरणात बदल झाल्यानेही अपघात होतात. वातावरणाची दृश्यमानता अचानक कमी होऊन अपघात घडल्याय्याही घटना घडल्या आहेत.

वातावरणाची दृश्यमानता कमी असेल तर वैमानिक उड्डाण करत नाहीत. अर्थात पर्वतीय भागात दृश्यमानता कमी अस्तेच. डोंगराची

आता म्हटले जात आहे की, महामार्गावरील प्रवासी सुरक्षित नाहीत, रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत, विमान प्रवासी सुरक्षित नाहीत, पर्यटक सुरक्षित नाहीत, देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, विद्यार्थी सुरक्षित नाहीत, शेतकरी सुरक्षित नाहीत, कामगार सुरक्षित नाहीत. मग देश मात्र सुरक्षित हातात आहे, असे राजकारणी का म्हणत असतात?

विमान अपघाताच्या वेळी जी प्रत्करीता दिसली ती खऱ्या प्रत्कारांना देखील आवडली नाही. कारण आपल्यासमोर झालेला विमान अपघात म्हणजे एका क्षणात सगळं काही संपल्याची स्थिती होती. त्याच क्षणी, टीव्ही स्क्रीनवर आपण काय बघू लागलो तर 'आम्हीच पहिले पोचलो!', 'आम्हीच पहिलं दाखलं!' 'आमचं एक्स्क्लुसिव्ह'!

वास्तविक या मृत्यूच्या राशींवर उभं राहून त्यांनी ब्रेकिंग न्यूजची जाहिरात केली. कॅमेऱ्यापुढे पडलेली मृतदेह, पायाखालून ओसंडून वाहणारा रक्ताचा तलाव आणि त्यात तेचून गेलेली माणुसकी. पायलट सबरवाल यांचे ८८ वर्षांचे वडील अजुनही सुन्न होते आणि त्यांच्याच समोर माझक ढकलून विचारलं गेलं, आपल्या मुलाच्या मृत्यूवर काय म्हणाल? आता ते काय म्हणणार? त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख समोर असताना वयाच्या शंभरीकडे झुकणारे ते पिताजी काय बोल्ड शकणार?

परंतु आपणच पहिले पोहोचलो असे सांगणारा प्रत्कार मात्र त्यांना वारंवार प्रश्न विचारत असताना पाहणाऱ्यांना संताप येत होता. एक बाई आपल्या विमान अपघातात मृत झालेल्या आई-वडिलांना शोधायला आली. तिच्यासमोर माझक धरून काय साध्य केलं या लोकांनी? येथे वाचकांचा किंवा दर्शकांचा संताप शब्दामध्ये बसत नाही. असं कोण करतो? कुटुन येतो हा निर्लज्जपण? काय प्रत्कारित्या एवढ्या खाली घसरली आहे की, शोकसमयी यांना प्रतिक्रिया हवीशी वाटते? दुःख विकण्याची ही स्पर्धा आहे का? आज माणूस रडतो, उड्या तो व्हायरल क्लिप बनतो. पुढच्या क्षणी स्क्रीनवर रडवणारा फुटेज बनतो. हे काय सुरू आहे?

तुमचं 'एक्स्क्लुझिव्ह' हे तुमचं गर्वाच प्रमाणपत्र नाही, तर माणुसकी गहाण टाकून



प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता संपण्याच्या मार्गावर?

मिळवलेलं दया वाटावी असं यश आहे.

प्रत्कारितेबाबतची कर्तव्ये, उत्तरदायित्व आणि वास्तवाची जी सखोल व व्यापक जाण प्रत्कारितेचे रीतसर, व्यावसायिक शिक्षण नसतानादेखील अगोदरच्या प्रत्कारांच्या पिढ्यांना होती; किंबहुना त्यांनीच प्रत्कारितेला दिलेल्या वळणामुळेच प्रत्कारितेची कर्तव्ये व उत्तरदायित्व काय असतात, त्याचा वस्तुपाठ घालून दिला गेला होता; ती जाण आज संवादमाध्यमांचे तटपुर्णे शिक्षण घेऊन आलेल्या पुढच्या पिढ्यांमधून अजिबात दिसत नाही.

आज प्रत्कारितेचं स्वरूप हे कुणी लवकर पोचतो?, कुणी जास्त चिखल दाखवतो? कुणी रडणाऱ्यांचे शब्द पडिल्यांदा ऐकवतो? एवढ्यापुरतं उरलंय. दिवस भरभरून मरणाऱ्या लोकांची संख्या वाढत असताना, तुम्ही त्यांचं दुःख, त्यांचे फाटलेले कपडे, त्यांचा गलका त्या सगळ्याला फुटेजव्हा म्हणून वापरता?

तुम्हाला फक्त स्क्रीनवरचा इम्पॅक्ट दिसतो. पण तो कोणाच्या आयुष्याचा शेवट आहे, हे समजण्याइतकी संवेदनशीलता हरवली आहे का? त्यातच या सगळ्या शोकांतिकेला एक नव्या प्रकारचं धार्मिक फेसपेंट लावलं गेलं.

कोणीतरी सांगिलंलं, त्या विमानात भगवद्गीता वाचली गेली. आणि ते पुन्हा पुन्हा दाखवलं

गेलं. काय सांगायचंय यांना?

गीता वाचली, हे छान. पण माणूस वाचला का? ते विमान वाचलं का? श्लोक ऐकवले गेले. पण श्वास थांबले की नाही. मग ती गीता फक्त वाचली गेली की, दाखवली गेली? दुःखाचं प्रतीक की, टीआरपीसाठी वापरलेली धार्मिक ढाल?

हे गीतेचे श्लोक संकटात शांती देतात, हे मान्य. पण जेव्हा माणूस गमावल्याचं दुःख उरात धगधात असतं, तेव्हा श्लोकांचे आवाजही टीव्ही चॅनलवरचे धंदे वाटायला लागतात.

गीता वाचली हे दाखवणं हे श्रद्धेचा अपमान नाही का? ज्यांनी गीता वाचली, त्यांच्या नशिवावरून आपण एवढं तरी शिकायला हवं ना की फक्त धार्मिक वाचन पुरेसं नाही, जीवनरक्षणाची यंत्रणा सुधारणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

खाजगी जीवनात जिथे जिथे म्हणून शक्य आहे, त्या त्या जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रांत हस्तक्षेप करणाऱ्या स्वभावाची, विधानबाजीने भरलेली नवीच प्रत्कारिता आज उदयाला



प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता संपण्याच्या मार्गावर?



लोकशाहीचा हा आधारस्तंभदेखील तसाच पोखरला गेला आहे, हे वास्तव नीट लक्षात घेतले पाहिजे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या, दृश्य माध्यमांच्या, इंटरनेट, मल्टीमीडियाच्या व माहिती महामार्गांच्या उपलब्धतेबरोबरच अंतर्बद्ध स्वरूप बदलत गेले. जनमत घडवण्याचे, इष्ट दिशेने ते वळवण्याचे व प्रभावीरित्या ते व्यक्त करवण्याचे सर्वाधिक महत्त्वाचे साधन म्हणून जगभर स्थान मिळवलेली अलिकडची प्रत्कारितादेखील अंतर्बद्ध बदलत गेली. पण ती अशा वाटेने पुढे जाईल असे वाटले नव्हते.

या रिपोर्टर मंडळींनी त्यांच्या गुडघ्यात अडकलेल्या अक्कलला डोक्यात खेचून आणायची वेळ आली आहे. कारण आज जर

आलेली आहे.

प्रत्कार आणि प्रत्कारिता यांचे हे बदलते स्वभाव हा जगभरातच माध्यमाच्या नीतिमतेसंबंधात दक्ष असणाऱ्यांसाठी चिंतेचाच विषय आहे. लोकशाही ज्या पद्धतीने पोखरली गेली आहे, त्याच वास्तवाचा प्रत्कारिता हा भाग असल्याने

लोकांसाठी हा आधारस्तंभदेखील तसाच पोखरला गेला आहे, हे वास्तव नीट लक्षात घेतले पाहिजे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या, दृश्य माध्यमांच्या, इंटरनेट, मल्टीमीडियाच्या व माहिती महामार्गांच्या उपलब्धतेबरोबरच अंतर्बद्ध स्वरूप बदलत गेले. जनमत घडवण्याचे, इष्ट दिशेने ते वळवण्याचे व प्रभावीरित्या ते व्यक्त करवण्याचे सर्वाधिक महत्त्वाचे साधन म्हणून जगभर स्थान मिळवलेली अलिकडची प्रत्कारितादेखील अंतर्बद्ध बदलत गेली. पण ती अशा वाटेने पुढे जाईल असे वाटले नव्हते.

या रिपोर्टर मंडळींनी त्यांच्या गुडघ्यात अडकलेल्या अक्कलला डोक्यात खेचून आणायची वेळ आली आहे. कारण आज जर

माध्यमांनी आकाशाकडे लक्ष का दिले नाही?

कधीकधी एक प्रश्न मन पोखरत राहते, गरीबांचा जीव इतका स्वस्त का असतो? विमान अपघातात मरण पावलेला आकाश नावाचा मुलगा केवळ १४-१५ वर्षांचा होता. त्याची आई हॉस्पिटलबाहेर चहाची टपरी चालवत होती. आकाश तिथे डब्बा धावत्या आला होता आणि सावलीत थोडावेळ झोपी गेला. पण दुर्दैव! एअर इंडियाच्या विमानाचे एक अवशेष त्या रस्त्यावर कोसळले. आगीच्या ज्वाळा त्याच्यापर्यंत पोहोचल्या आणि आकाशने तिथेच शेवटचा श्वास घेतला. विशेष म्हणजे तो न विमानात होता, ना त्या हॉस्टेलमध्ये. तो रस्त्याच्या कडेला होता. त्याला वाचवायला धावलेली त्याची आई सुद्धा ५०% भाजली आणि ती सध्या रुग्णालयात मृत्युसोबत लढवते. आता प्रश्न असा पडतो की, या कुटुंबासाठी कोण पुढं येणार आहे? सरकार? टाटा? ते एक कोटी त्यांना देणार का? ज्यावेळी एखाद्याला एक कोटी दिले जाते, तेव्हा नाचत, टाळ्या वाजवत पोस्ट करणारे अशावेळी कुठे जातात? कुठल्या चॅनेलवर आहे या आकाशाची बातमी? नेत्यांचे सिनेमॅटिक शॉट्स दाखवले गेले, भगवद्गीता वाचण्याच्या बातम्या चर्चेत आल्या, पण आकाशसारख्या निदोष, गरीब बालकाच्या मृत्यूवर कोण बोलणार? एका आईचा संसार एका सावलीत संपला. या देशात एक सामान्य गरीब माणूस जर रस्त्यावर शांतपणे डोळे मिटून झोपी गेला, तर त्याचं भविष्य आकाशातून येणाऱ्या ज्वाळांवर अवलंबून असतं का? हा केवळ अपघात नव्हे, हा एक सामाजिक प्रश्न आहे. गरीबाच्या जीवाला किंमत आहे का? की तो फक्त आकड्यांमध्ये हरवून जातो? माध्यमांनी अशा बातम्यांना पुढे आणून न्याय दिला पाहिजे

अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येतून मुक्ती केंव्हा?

जो सरकारला वेळच्या वेळी कर भरतात ती झाकली जात आहेत. ज्याचा परिणाम या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत आहे. महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस यापैकी कोणीच या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्याने फेरीवाल्यांपासून सुटका करण्यासाठी सातत्याने न्यायालयाचे दरवाजे टोटावत असतात.

२०१७ साली मुंबईतील एलिव्हरन्ट(आताचे प्रभादेवी) रेल्वे स्थानकाच्या पुलावर झालेल्या दुर्घटनेतून बोध घेऊन पालिका प्रशासनानेही मुंबईतील रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरावर पांढरे पट्टे आखून त्यांच्या आतील परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करणारा नियम बनवला. त्यानंतर या पट्ट्याच्या आत फेरीवाले बसणार नाहीत याची काळजीही प्रशासनाकडून काही दिवस घेण्यात आली; मात्र थोड्याच दिवसांत हा नियम बासनात बांधून रेल्वे स्थानकाजवळ पुन्हा फेरीवाले बसू लागले.

रेल्वे स्थानकांजवळ रस्त्यांच्या दुर्गम पदपथ फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे लोकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. गर्दीच्या वेळी रस्त्यांवरील वाहतुकीच्या कोंडीमुळे त्यातून वाट काढताना अक्षरशः नाकीनऊ येतात. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अधूनमधून महापालिकेची गाडी परिसरात फिरते मात्र ती येणार असल्याची बातमी फेरीवाल्यांना आधीच मिळाल्याने ते आपला माल झाकून ठेवून दूर निघून जातात.



बद्धकोष्ठता सारख्या समस्या कमी होतात. चयापचय वाढतो : सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीराची चयापचय क्रिया वाढते. दिहायझूश्या प्रतिबंध : कोमट पाणी फक्त गरम पाणी पिकून तो फास्ट फूड, शरीराला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे होणारे लिंक्हरचे नुकसान टाळू शकतो, सौम्य डिटॉक्स प्रभाव : कोमट पाणी

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास थोडी मदत करते.

परंतु, फक्त गरम पाणी पिकून लिंक्हर पूर्णपणे स्वच्छ करता येत नाही. गरम पाणी पिल्याने लिंक्हर निरोगी राहण्यास थोडी मदत होऊ शकते, परंतु लिंक्हर पूर्णपणे स्वच्छ करण्याचा हा जादूचा माग नाही. लिंक्हर स्वतःच स्वतःला स्वच्छ करण्याचे काम करते. गरम पाणी शरीराच्या उर्वरित भागात स्वच्छता प्रक्रियेला थोडेसेच समर्थन देते. जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की फक्त गरम पाणी पिकून तो फास्ट फूड, अल्कोहोल किंवा इतर वाईट सवयींमुळे होणारे लिंक्हरचे नुकसान टाळू शकतो, तर हा गैरसमज आहे. ■ ■ ■

अश्वीकायन
प्रा. अशोक साराडा
मेहकर
(९४२९३९३३९१)

धन्य त्या माता जिजाऊ..!

दिवसेंदिवस संस्कारांचा होत चाललाय लोप भावी पिढी पासून तरी कशी ठेवणार होप ..!

माँ जिजाऊने जर घडविला नसता छत्रपती तर आपली वंशावळ काळाआड गेली असती..!

मोबाईल वेड्या महिलांनो मुलांसाठी काढा ना वेळ नाहीर वृद्धाश्रमात राहण्याची येईल वेळ !

पारंपरिक विवाह संस्कार वाचवण्याची गरज!

विवाह हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे. विवाह म्हणजे एक पवित्र बंध। या संस्कारातील वरमाला, कंकणबंधन, मंगलाष्टक, सप्तपदी, होम, कन्यादान या विधींना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या संस्काराचे बदलणारे स्वरूप पाहता हा धार्मिक संस्कार कमी आणि दिखाऊपणाचा सोहळा अधिक वाटू लागला आहे. सध्या विवाहात संगीत रान्ती, वधूला उचलणे, हळद, मेंदी यांसाठी वेगवेगळे समारंभ आयोजित केले जातात. या सगळ्या गोष्टींमध्ये धार्मिक विधींचे मूळ स्वरूप लोप पावत आहे. पारंपरिक हिंदू विवाहसंस्कृतीला दूर करून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होताना दिसते.

यावर आळा बसण्यासाठी अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात सहस्रो भाविकांनी शपथ घेतली. ही बातमी वाचण्यात आली. समाजातील अनुचित प्रकार थांबवण्यासाठी भाविकांना अशी शपथ देण्याचे क्रांतिकारी पाऊल मंगळग्रह मंदिर प्रशासनाने उचलले आहे. यासाठी मंदिर प्रशासनाचे अभिनंदन!

■ **सौ. वर्षा आवदे नापरूर.**

आजकाल लोक आरोग्याबाबत खूप जागरूक झाले आहेत. सोशल मीडियापासून ते आजूबाजूच्या परिसरात आपल्याला विविध प्रकारचे घरगुती उपाय ऐकायला मिळतात. त्यापैकीच हा एक उपाय आहे तो म्हणजे दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे. त्याचे अनेक फायदे आहेत. असे म्हटले जाते की ते लिंक्हर स्वच्छ करते आणि शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करते, बरेच लोक हे देखील मानतात की फक्त गरम पाणी प्यायल्याने खरोखरच लिंक्हर स्वच्छ होते.

एम्समधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. सौरभ स्पष्ट करतात की लिंक्हर हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. तो शरीरातील चयापचय नियंत्रित करतो, रक्त स्वच्छ करतो, विषारी पदार्थ काढून टाकतो, पचनास मदत करतो आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे साठवतो. लिंक्हर शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ आपोआप फिल्टर करतो आणि मूत्र



आणि घामाद्वारे बाहेर काढतो. म्हणून, लिंक्हर निरोगी ठेवण्यासाठी, त्याला जास्त काम करायला लावू नये, परंतु त्याची काळजी घेतली पाहिजे. गरम पाणी लिंक्हरला डिटॉक्स करत नाही. ते म्हणतात की गरम पाणी पिण्याचे निश्चित काही फायदे आहेत. जे खालीलप्रमाणे आहेत.

पचनसंस्था निरोगी राहते : गरम पाण्याने पचनक्रिया सुधारते आणि



श्याम ठाणेदार
दौंड, जिल्हा पुणे.
९९२२५४६२९५

खामगाव

(बुलडाणा)

पान ६

मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

बुलडाणा (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा जिल्हा अधिनस्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मोताळा येथील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया मागासवर्गीय प्रवर्गनिहाय आरक्षण टक्केवारीनुसार असेल. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील मुलींना प्रवेशासाठी पात्रता दिली जाणार आहे. मोताळा नगर पंचायत हद्दीतील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालये येथे शिक्षण घेणाऱ्या आणि अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना अर्ज भरता येणार आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा असून, त्यासाठी <https://hmas.mahait.org> या लिंकचा वापर करावा. यासंदर्भात वसतिगृहाचे गृहपाल अरुण इंगळे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

थोडक्यात

सोमनाथ मंदिरातील दिव्य ज्योतीर्लिंग दर्शनासाठी आज शहरात

खामगाव (का.प्र.): आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने सोमनाथ येथील दिव्य ज्योतीर्लिंग उद्या ७ जून २५ रोजी शहरात आणण्यात येत आहे. त्यानिमित्ताने श्रीहरी लॉन्स येथे दुपारी ४.३० ते ५ वाजेपर्यंत सस्वंग, ५.३० ते ६.३० वाजेपर्यंत रुद्रपूजन व संध्याकाळी ६.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत दर्शन कार्यक्रम होणार आहे. अधिक माहितीसाठी शरद पुरोहित मो. ९८२२६९९४७६, मिनाक्षी शेळके मो. ९६८९९१७३८९, भारती जवरे मो. ७३८७५०४०९९. प्रशांत जवरे मो. ९४०४६९३९५२, शितल पवार मो. ९९२३३९५०५३, लता जोशी मो. ९९७००७६४२५, अजय डवरे मो. ८८३०२७८१३९, अशोक पडघान मो. ८३२९१५७०४३, दिलीप खडसे मो. ९९२२१०३५३५, नम्रता भोकरे मो. ९५१८७७६४६ व शेखर तोडकर मो. ७०३८२५८४५५ यांच्याशी संपर्क साधावा.

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मलकापूर प्रवेश प्रक्रिया सुरू

बुलडाणा, (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा जिल्हा बुलडाणा अधिनस्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मलकापूर जि.बुलडाणा येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता सुरू करण्यात आलेली आहे. मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षित टक्केवारीनुसार समाजातील, अनु.जाती, अनु जमाती, विमुक्त व भटक्या जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थिनी प्रवेशास पात्र असतील. शालेय, कनिष्ठ, विद्यालयीन व महाविद्यालयीन मलकापूर येथील नगर परिषद हद्दीतील शाळा, विद्यालय, महाविद्यालय मधील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशीत विद्यार्थिनी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र राहतील.

प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल. अर्ज भरण्याकरिता <https://hmas.mahait.org> या लिंकचा वापर करावा. याअनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी प्रवेश अर्ज भरावे. तसेच अधिक माहिती करिता ९४२३७६१४०३ वर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वसतिगृहाला भेट द्यावी, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल अरुण इंगळे यांनी केले आहे.

शेतात का आला? म्हणत काठीने मारहाण

खामगाव (का.प्र.): शेतात कसा आला असे म्हणत दोघांनी राजाराम रामचंद्र खडसे (५०) यांना काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील पिंप्राळा शिवारात घडली. याबाबत राजाराम रामचंद्र खडसे रा. गोपाळ नगर यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, काल १५ जून रोजी ते त्यांच्या पिंप्राळा शिवारातील शेतात मशागत करत असताना योगेश रवींद्र गोंगे व सौ. प्रीती गोंगे रा. महाराजा रिसिडेन्सी खामगाव हे तेथे आले व तू आमच्या शेतात कसा आला असे म्हणून त्यांनी वाद घातला आणि काठीने आणि दगडाने मारहाण करून जखमी केले तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलीसांनी योगेश रवींद्र गोंगे व सौ. प्रीती गोंगे यांच्या विरुद्ध कलम ११८ (१), ३५२, ३५१, ३ (५) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ढाब्यावर छापा; २४ हजारांची दारू जप्त

खामगाव (का.प्र.): स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला रोड वरील सुंदर्ष नं. ६ ठाव्यावर छापा मारून अवैध धरित्या विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेली दारू जप्त केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला रोडवरील सुंदर्षन ढाब्यावर छापा मारला. यावेळी याठिकाणी पोलीसांना वेगवेळ्या प्रकारची विदेशी दारू आढळून आली. पोलीसांनी सदर ढाब्यावरून गोपीसिंग लक्ष्मणसिंग ठाकूर (४५) याच्या ताब्यातून २४ हजाराची दारू जप्त केली. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलगी एक वर्षाने सापडली

शेगाव (महासागर प्रतिनिधी): तालुक्यातील एका गावातून बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एक वर्षांनंतर हयाणातून सुखरूप परत आणण्यात शेगाव ग्रामीण पोलीसांना यश आले आहे. ५ मे २०२४ रोजी सदर मुलगी घरातून निघून गेली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्धात भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी पथक तयार करून हयाणातील अंबाला, सेक्टर ९ येथे पाठविण्यात आले. पथकाने दक्षतेने तपास करून बेपत्ता मुलीचा शोध घेतला आणि सुरक्षित तिला वडिलांच्या सुपुर्द करण्यात आले. यावेळी वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलीसांचे आभार मानले.

भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने उभ्या ज्वारीत फिरविला रोटावेटर

नांदुरा (महासागर प्रतिनिधी): तालुक्यातील खैरा येथील अनिल मधुकर गणगे या शेतकऱ्याने ९ जून रोजी आपल्या दीड एकर क्षेत्रात पेरणी केलेल्या ज्वारीच्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवला. सध्या अवकाळी पाऊस झाल्यामुळे तसेच ज्वारीला योग्य तो भाव मिळत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलत रोष व्यक्त केला.

मागील खरीप हंगामात अतिवृष्टी सद्दश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची अनेक पिके काढणी अवस्थेत खराब तर झालीच सोबतच उत्पन्नात खूप मोठी घट आल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. थोडीफार पिके हाती आली त्यालाही भावाची किनार अजूनही लाभू शकली नाही. पावसाळ्यात पडलेल्या



पावसामुळे यावर्षी विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकावर दोन पैसे तरी हाती पडावे म्हणून भर देत मका, गहू, हरभरा, ज्वारी ही पिके पेरली होती. त्या पिकांनाही मे च्या अवकाळीने कहर करून हाती तोंडी आलेला घास हिरावला होता. सध्या खरीपाच्या तोंडावर अजूनही काही शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारीसारखी पिके

उभी असून काहींनी बेभाव मजुरीतून ज्वारी पीक घरात आणले आहे. दरम्यान बाजारपेठेत विक्रीसाठी नेल्यानंतर त्यालाही नगण्य भाव मिळत आहे. सध्या ज्वारीला मार्केटमध्ये प्रति किंटल १३०० ते १६०० रुपये भाव मिळत असून एकरी १० ते १५ किंटलचा उतारा पकडूनही शेतकऱ्यांच्या हाती भोपळा उरत आहे. दुसरीकडे

खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा गेल्याने दोन पैसे जमा होऊन यावर्षीची पेरणी तरी व्यवस्थित व्हावी यासाठी रब्बी हंगामात दीड एकर क्षेत्रात ज्वारी पीक पेरले होते. सध्या ते काढणीवर आले होते, मात्र बाजारपेठेत या पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने काढणी खर्चही निघण्याची हमी दिसत नसल्यामुळे मी माझ्या शेतात ट्रॅक्टरचलित रोटावेटर फिरवणेच पसंत केले. शासन भावनाशून्य झाले, शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला भाव सध्या नाही. शेतकऱ्यांचा माल घरात आला की भाव पाडले जातात व शेतकऱ्यांचा जेव्हा माल संपतो तेव्हा शासनाची हमीभावाची खरेदी सुरू करून भले केले जाते.

- अनिल मधुकर गणगे, शेतकरी खैरा.

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना प्रभु श्रीराम दरबारची चांदीची मूर्ती भेट देवुन सानंदा परिवाराच्या वतीने सत्कार



खामगाव (महासागर प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे १२ जून रोजी खामगाव शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या सानंदा निकेतन येथील निवासस्थानी सदिकछा भेट दिली. यावेळी त्यांच्या सानंद महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक, अमरावती विभागाचे समन्वयक, विधान परिषद सदस्य संजयभाऊ खोडके, विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, सिदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार झिशन सिददीकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष अंड.नाझेर काझी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सौ.अलकादेवी सानंदा यांनी ना.अजितदादा पवार यांचे कुकुंम तिलक लावून औक्षण केले. तसेच यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार केला व थारामध्ये प्रभु श्रीरामचंद्राची राम दरबारची चांदीची मूर्ती भेट दिली. तसेच यावेळी ना.अजितदादा पवार यांच्यासोबत असलेले बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक यांचा सुद्धा सानंदा परिवाराच्या वतीने प्रभु श्रीरामचंद्राची राम दरबारची चांदीची मूर्ती भेट देवुन सत्कार करण्यात आला.

अवैध गोवंश खरेदी-विक्री व हत्या प्रकरणी कारवाईची मागणी



खामगाव (का.प्र.): महाराष्ट्र गो सेवा आयोग व बजरंग दल यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती व शिवाजी नगर पोस्ट येथे आज १६ जून २० रोजी निवेदन देण्यात आले. त्यामध्ये नमूद केले आहे की, राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गुरांच्या बाजारात होणाऱ्या अवैध गोवंश खरेदी-विक्री बाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. ७ जून २५ रोजी शहरातील मस्तान

चीक भागात १२ गोवंश कत्तल करण्याच्या हेतूने बांधलेले आढळून आले. याबाबत शिवाजी नगर पोलीसांना माहिती देण्यात आली असता त्यांनी त्वरीत घटनास्थळी जावून चौकशी केली. तेव्हा १२ गोवंशाची अवैधरित्या खरेदी-विक्री झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी शिवाजी नगर पोस्टला तक्रार देण्यात आली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांनी गुरांच्या बाजारात जनावरे

विक्रीसाठी आणले असता यासाठी सरपंचाऐवजी ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचे पत्र ग्राह्य धरण्यात यावे, तशी सूचना शेतकऱ्यांना द्यावी, गोवंशाची अवैध खरेदी- विक्री प्रकरणी कारवाई न झाल्यास लोकशाही मागने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. यावेळी महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे सदस्य उद्धव नेकर, विहिंप माजी प्रांत सह मंत्री अमोल अंधारे, जिल्हा मंत्री राजेंद्रसिंह राजपूत, बजरंग दल विभाग

संयोजक गजानन धोरण, जिल्हा संयोजक सुशील कोल्हे, सह संयोजक पवन माळवडे, कोषाध्यक्ष अमोल जोशी, उपाध्यक्ष कृष्णा तायडे, गौरक्षा प्रमुख भारत बावस्कर, नंदू दलाल, शुभम ढगे, अवी बोपले, विशाल इंगळे, ज्ञानू कराळे, सविन हागे, अविनाश इंगळे, अतुल ठोंबरे आदी उपस्थित होते.

मराठा पाटील युवक समितीचा उपक्रम कौतकास्पद-ठाणेदार नितीन पाटील

शेगाव (महासागर प्रतिनिधी) : विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांच्या गुणांचा गौरव करणे महत्वाचे असून त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुकाची थाप अतिशय मोलाची ठरते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना भविष्याची प्रेरणा मिळते त्याकरिता मराठा पाटील समिती च्या वतीने करण्यात आलेला गुण गौरव सोहळा हा अतिशय कौतुकास्पद असल्याच्या गौरव उद्गार शहर ठाणेदार नितीन पाटील यांनी या कार्यक्रमात काढले स्थानिक शेगांव शहरात मराठा पाटील युवक समिती कडून दहावी, बारावी मध्ये यश संपादन करणाऱ्या अशा सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. १५ जून रोजी स्थानिक संतनिवृत्ती सभागृह माऊली स्कूल मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाला मराठा पाटील युवक

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न



समिती चे संस्थापक अध्यक्ष गजाननदादा ढगे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक ज्ञानेश्वरदादा पाटील होते, या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मराठा पाटील युवक

समिती जिल्हा अध्यक्ष सुनील कुईटे, शेगांव शहर ठाणेदार नितीन पाटील, ग्रामीण ठाणेदार प्रवीण लिगाळे आदींची उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

बुलडाणा, (जिमाका) - हद्दीतील शाळा, विद्यालये व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालविण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदुरा (जि. बुलडाणा) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अपंग, अनाथ इत्यादी घटकांतील विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेस आवाहन गृहपाल एस. व्ही. पात्रता आहे. नांदुरा नगरपरिषद

दुचाकीला कट मारल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा

शेगाव (महासागर प्रतिनिधी): अमोल सयाजी चव्हाण (वय २७) रा. वाकारीगाव देवळा जि नाशिक हम बाळापूर रोड शेगाव यांनी शहर पोलीसांत तक्रार दिली की, तहसील कार्यालय एमएसईबी चौक शेगाव येथे हजर असतांना आरोपी दत्ता उमाळे व त्याचे सोबत इतर त्याचे तीन मित्रांपैकी एकाने तू आम्हाला कट कां मारला, असे म्हणून चौघांनी शिवीगाळ करून चापटाबुक्यांनी व दत्ता उमाळे याने तेथील विट हातात उचलून पाठीवर व वरचे ओठांवर मारहाण करून लोटपाट केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. अशा तोंडी रिपोर्ट वरून चौघा आरोपींवर कलम ११८(१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३(५) भारतीय न्याय संहिते नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दो स्तानो, तुम्ही टॉमेटो राईस, कोबी भात, पुलाव असे प्रकार खाल्ले असतील. आता बटाटा पुलाव करून बघा. हॉस्टेल असो किंवा घर, आपल्याकडे बटाटे असतातच. अडीअडचणीला उपयोगी पडणारा हा बटाटा घालून तुम्ही खमंग पुलाव बनवू शकता. पटकन होणारी ही रेसिपी जाणून घेऊ.

सामग्री: एक वाटी तांदूळ, दोन ते तीन बटाटे, पुदिन्याची पानं, कोथिंबिर, दोन हिरव्या मिरच्या, चमचाभर लिंबाचा

खमंग बटाटा पुलाव

रस, एक तुकडा दालचिनी, जीरं,मीठ, तेल

कृती: तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. पाणी काढून टाकून एका भांड्यात भात शिजवून घ्या. भात शिजवताना थोडं मीठ आणि घाला. तेलामुळे भात मोकळा होईल. पाणी काढून भात एका ताटात पसरवून घ्या. गार होऊ द्या. आता पुदिन्याची पानं, थोडी कोथिंबिर आणि मिरच्या एकत्र वाटून घ्या.

यात चमचाभर लिंबाचा रस आणि थोडं मीठ घाला. बटाटे उकडून सोलून घ्या. त्याचे छोटे चौकोनी तुकडे करा. आता कढईत थोडं तेल गरम करा. जीरं आणि दालचिनीचा तुकडा घाला. मिनिटभर परता. मग यात पुदिना-कोथिंबिरीची वाटलेली पेस्ट आणि बटाटे घालून नीट परतून घ्या. यात शिजवलेला भात घाला. हलवून घ्या. चवीनुसार मीठ घाला. दोन मिनिट शिजू द्या. बटाटा पुलाव तयार आहे. दह्यासोबत हा पुलाव खाता येईल.



प्ला स्टिक कचरा पर्यावरणासाठी एक गंभीर आव्हान बनला आहे. दिल्लीतील मोहम्मद सुहेल नावाचा एक तरुण उद्योजक या कचऱ्यापासून लाखो रुपये कमवत आहे. या तरुणाने प्लास्टिक प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचे संधीत रूपांतर करून एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे.

दिल्लीतील तरुण उद्योजक मोहम्मद सुहेल याने प्लास्टिक रिसायकलिंगसाठी 'एथर पॅकेजिंग सोल्युशन्स' या कंपनीची स्थापना केली. त्याने प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आणि हा मार्ग किफायतशीर आणि पर्यावरणपूरक बनवून लाखो रुपयांची उलाढालही केली. सुहेल कचऱ्याचे कंपोस्टेबल पॅकेजिंगमध्ये रूपांतर करतो. तो या व्यवसायातून दरवर्षी १.३ कोटी रुपये कमवत आहे.

वडिलांकडून प्रेरणा

मोहम्मद दिल्लीच्या अरुंद रस्त्यांमध्ये लहानाचा मोठा झाला. लहानपणापासूनच तो वडिलांना मजूर म्हणून काम करताना पाहत आला. त्याचे वडील पॅकेजिंग मटेरियलसाठी कचऱ्यातील पॉलिएस्टर आणि कागद वापरत असत. या निरुपयोगी गोष्टींचा सर्वोत्तम वापर कसा करता येईल याचा विचार करताना त्याला हा व्यवसाय सुचला. त्याने दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि इयूएमथून सामाजिक कार्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. महाविद्यालयीन काळात सुहेल मुलांसाठी शिक्षण निधी उभारणे आणि कौशल्य विकास यासारख्या सामाजिक कार्यात भाग घ्यायचा. या काळात त्याने

प्लास्टिक कचऱ्यात शोधले सोने!

प्लास्टिक प्रदूषण आणि पारंपारिक पॅकेजिंगमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी संशोधन सुरू केले.

ही कल्पना कशी सुचली ?

३२ वर्षीय सुहेल दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे तो खूप अस्वस्थ होता. दिल्लीच्या रस्त्यांवरील कचऱ्याच्या ढीगांचा त्याला खूप त्रास होई. यावर विचार करतानाच प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून पॅकेजिंग मटेरियल तयार करता येते, हे त्याच्या लक्षात आले. सुहेलसमोरील आव्हाने

प्लास्टिक कचऱ्याचे पॅकेजिंग मटेरियलमध्ये रूपांतर करण्याची ही उत्तम कल्पना सुचली, पण त्याच्यासमोरील आव्हानेही कमी नव्हती. सुरुवातीला कंपन्यांना प्लास्टिक कचरा फेकून देण्यापेक्षा आपल्याला द्यावा, हे पटवून देणेच एक मोठे आव्हान होते. हळूहळू त्याने पर्यावरणपूरक आणि इतर समस्या

सोडवून कंपन्यांचा विश्वास संपादन केला. २०२० मध्ये सुहेलने पाच लाख रुपयांत पायलट प्रोजेक्ट म्हणून 'एथर पॅकेजिंग सोल्युशन्स'ची स्थापना केली. त्याची टीम प्लास्टिक कचरा गोळा करत असे. त्याचा वापर कोरोगेटेड बॉक्स, पाकिटे, क्राफ्ट पेपर आणि झिपर पाऊच सारखे साहित्य बनवण्यासाठी केला जात असे. व्यवसाय सुरू केल्याच्या पहिल्या वर्षातच त्याने ४० कंपन्यांना ग्राहक बनवून मोठे यश मिळवले. त्यानंतर हळूहळू त्याच्या पॅकेजिंग उत्पादनांची मागणी वाढू लागली.

सातशे कंपन्या ग्राहक

सध्या ७०० हून अधिक कंपन्या त्याच्या ग्राहक आहेत. त्याच्या कंपनीची प्रमुख केंद्रे दिल्ली, मुंबई, बंगळूर, जयपूर, हैदराबाद, लखनऊ आणि नोएडा येथे आहेत. तो भारतात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे २६,००० टन प्लास्टिक कचऱ्यापासून पर्यावरणपूरक पॅकेजिंग उत्पादने बनवतो. त्यामुळे हा प्लास्टिक कचरा जमिनीत जाण्यापासून रोखला जातो आणि प्लास्टिक उत्पादनाचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.

लि नन हे तरुणाईचे आवडते फॅब्रिक आहे. पूर्वी केवळ राजकारण्यांसाठीच्या मानल्या जाणाऱ्या या कापडप्रकाराने तरुणांच्या फॅशनविश्वातही मानाचे स्थान पटकावले आहे. कॉटनप्रमाणेच लिननही नैसर्गिक रॉ मटेरियलपासून तयार केले जाते. लोकांना कॉटनबद्दल माहिती असते, परंतु लिननबद्दल तेवढी माहिती नसते.

*** पोतातील फरक:** लिनन नैसर्गिक फायबरपासून तयार केले जाते. म्हणून त्याचा पोत जाड आणि किंचित खडबडीत असतो. हे फॅब्रिक अंबाडीच्या वनस्पतीपासून तयार केले जाते. तर कॉटन कापसापासून मिळते. त्यामुळे त्याचा पोत खूप गुळगुळीत आणि मऊ असतो.

लिनन आणि कॉटनपैकी काय निवडावे?

घाम येणाऱ्यांसाठी हे फॅब्रिक चांगले असते. कॉटनही हवादार असते, परंतु लिननइतके नसते. दोघांची तुलना केली तर लिनन चांगला पर्याय ठरू शकतो.

*** मजबुतीमध्ये फरक:** पोत जाड असल्यामुळे लिनन कॉटनपेक्षा मजबूत असते आणि जास्त काळ टिकते. कॉटन मऊ असल्याने काही प्रमाणात कमी टिकाऊ असू शकते. ते वारंवार धुतले तर ते कमकुवत होते आणि खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अधिक हवादार आणि टिकाऊ कपडे घालायचे असतील तर लिनन निवडा. आरामदायी आणि मऊ पोत असलेले कपडे घालायचे असतील, तर कॉटन निवडा.

मी २७ वर्षाची नोकरदार कॉटुंबिक तरुणी असून माझं एका मुलावर प्रेम

जडलं आहे. तो दुसऱ्या जातीचा असल्याने घरच्यांना हे नातं मान्य नाही. ते आंतरजातीय विवाहाच्या विरोधात आहेत. मी त्याच्याशी लग्न केलं तर आत्महत्या करण्याची धमकी कुटुंबियांनी

जडलं आहे. तो दुसऱ्या जातीचा असल्याने घरच्यांना हे नातं मान्य नाही. ते आंतरजातीय विवाहाच्या विरोधात आहेत. मी त्याच्याशी लग्न केलं तर आत्महत्या करण्याची धमकी कुटुंबियांनी

मॅव मेकिंग

दिली आहे. या सगळ्या प्रकरणात मला खूप नैराश्य आलं आहे. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. आम्हाला लग्न करायचं असलं तरी पालकांची परवानगीही हवी आहे. माझ्या कुटुंबियांना लग्नासाठी कसं तयार करू ?

उत्तर : तुझ्या कुटुंबियांचा दृष्टिकोन, मत बदलण्याची प्रक्रिया आम्हानात्मक असणार यात काहीच शंका नाही. मात्र तू निराश होऊ नकोस. या प्रक्रियेत सतततया संवादाची आवश्यकता आहे.

आळस सोडा, हालचाल वाढवा

स्तानो, वजन कमी करण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी जीमची महागडी मेंबरशीप घेण्याची गरज नाही. जीममध्ये घाम गाळण्यासोबतच इतर अनेक पद्धतींनी तुम्ही वजन कमी करू शकता. यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. शारीरिक कष्ट मात्र घ्यावे लागतील. वजन कमी करण्याच्या या पर्यायाकडे आपलं दुर्लक्ष होतं. दैनंदिन जीवनातले साधेसे बदल तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवू शकतात. पण यासाठी आळस सोडायला हवा. बाईकचा वापरही टाळायला हवा.

फिटनेस फंडा

दिवसभरातल्या खर्च होणाऱ्या कॅलरींचं प्रमाण वाढत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. वर नमूद केलेले छोटे छोटे बदल अगदी सहज करता येतात.

बे ळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील गोडचिनमलकी धबधबा पर्यटकांसाठी ते एक लोकप्रिय ठिकाण ठरत आहे. या धबधब्याला मार्कंडेय धबधबा म्हणूनही ओळखले जाते. विशेषतः जून ते ऑक्टोबर या काळात या ठिकाणाचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासारखे असते. बेळगाव शहरापासून ५१ तर गोकाकपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी मार्कंडेय नदी निसर्गसौंदर्याने नटलेल्या दरीमध्ये कोसळते.

पावसाळ्यापूर्वीचे आल्हाददायक हवामान आणि पावसाळ्यात धबधब्याचे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. गोडचिनमलकी या गावापर्यंत जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या बससह

भटकंती

खासगी प्रवासी सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. वर्षापर्यटनाच्या काळात गोकाक फॉल्स येथून गोडचिनमलकीला प्रवासी वाहने सोडली जातात. यानंतर सुमारे दीड किलोमीटरची पायवाट आहे. त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो.

सौंदर्यविधा

पर्यटकांची संख्या वाढत असल्याने येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. गावात आणि आजूबाजूला भोजनालये आणि स्टेशनरी दुकानांची

गोडचिनमलकी धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य

संख्याही वाढत आहे. पूर्वी या ठिकाणी स्थानिक पर्यटकांची गर्दी होत होती, पण आता बेळगावमध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटक हमखास या ठिकाणाला भेट देतात. एक दिवसाची सहल म्हणूनदेखील एक चांगले पॅकेज इथे तयार केले जाते.

पर्यटकांसाठी बसची व्यवस्था

परिवहन मंडळाकडून दरवर्षी पावसाळ्यात पर्यटन विशेष बस सुरू केली जाते. ही बस सकाळी साडेसात वाजता बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटून गोकाक फॉल्सला पोहोचते. त्या ठिकाणी काही काळ थांबून नंतर ही बस गोडचिनमलकीला रवाना होते. तिथे भेट दिल्यानंतर बस हिडकल डॅमला जाते. अशी तीन पर्यटनस्थळे केल्यानंतर बस प्रवासी घेऊन सायंकाळी सात वाजता बेळगावचा परतीचा प्रवास करते. ही तिन्ही स्थळे एकमेकांजवळ आहेत. वर्षभर या धबधब्याला पाणी राहते.

फंडू एसएमएस

धडकने लगे दिल की तारों की दुनिया जब तुम मुस्कुरा दो, संवर जाए हम बेकरारों की दुनिया जब तुम मुस्कुरा दो।

उनकी चाहत में हम कुछ यूँ बंधे हैं। वो साथ भी नहीं, हम अकेले भी नहीं।

खामोश सा शहर और गुफ्तगू की आरजू, हम किससे करे बात, कोई बोलता ही नहीं।

गॅजेटच्या दुनियेत

निगा इन्व्हर्टरच्या बॅटरीची

इन्व्हर्टर बॅकअप देणे थांबवतो किंवा चार्जिंगमध्ये समस्या येते तेव्हा बहुतेक लोक बॅटरी उघडतात ; पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. बॅटरीमध्ये पाणी (डिस्टिल्ड वॉटर) घालण्याची योग्य वेळ असते आणि ती पाळली गेली तर बॅटरी वर्षानुवर्षे व्यवस्थित काम करते. कमी वीजपुरवठा होत असेल आणि इन्व्हर्टर जास्त वापरला जात नसेल, तर दर २-३ महिन्यांनी एकदा बॅटरीची पाण्याची पातळी तपासणे पुरेसे आहे. उन्हाळ्यात इन्व्हर्टर दररोज तासनतास चालत असेल तर दर १ ते १.५ महिन्यांनी पातळी निश्चितपणे तपासावी. प्रत्येक बॅटरीवर पाण्याच्या किमान आणि कमाल पातळीच्या खुणा असतात. पाणी किमानपेक्षा कमी गेले तर ताबडतोब डिस्टिल्ड वॉटर घाला. लक्षात ठेवा पाणी जास्त किंवा खूप कमी नसावे, ते फक्त दोन खुणांच्या मध्ये असायला हवे. नेहमी डिस्टिल्ड वॉटर वापरा. नळाच्या पाण्यामुळे बॅटरी खराब होऊ शकते. बॅटरी तपासताना, हातमोजे आणि चप्पा घाला. बॅटरी खूप गरम होत असेल तर विलंब न करता तज्ज्ञांकडून ती तपासून घ्या. गरज नसताना बॅटरीचे कव्हर उघडू नका.

टेक टॉक

'डिह्युमिडिफायर'चा किफायतशीर पर्याय

डिह्युमिडिफायर हा एक स्मार्ट पर्याय म्हणून उदयाला येत आहे. तो आर्द्रता तर कमी करतोच, पण हवा फ्रेश बनवतो आणि घर निरोगी बनवतो. डिह्युमिडिफायर उष्णतेपासून दिलासाही देतो. आर्द्रतेमुळे भिंतींमध्ये ओलावा, वास आणि बुरशीसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे श्वासोच्छ्वास आणि अॅलर्जीसारख्या आरोग्य समस्या निर्माण होतात. हे उपकरण या सर्व समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकते. ओलाव्यामुळे महागडे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि कपडेदेखील खराब होऊ शकतात. डिह्युमिडिफायर त्यांचे संरक्षण करते. याची किंमतदेखील फार नाही.

ॲप वर्ल्ड

व्हॉट्सॲपचे 'ग्रुप व्हॉइस चॅट' ॲप

व्हॉट्सॲपने 'ग्रुप व्हॉइस चॅट' नावाचे एक नवीन टूल लॉंच केले आहे. या ॲपमुळे संभाषणे अधिक सोपी आणि रंजक बनतील. व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर विशेषतः ग्रुपमध्ये लांब संभाषणे टाईप करणे टाळू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आहे. आता तुम्ही ग्रुप चॅटमध्ये थेट तुमच्या आवाजात बोलू शकता, तेही हँड्सफ्री आणि रिअल-टाइममध्ये. या फीचरमुळे कॉल न करता थेट ग्रुपमध्ये लाइव्ह व्हॉइस चॅट सुरू करता येते. सुरुवातीला हे फीचर फक्त मोठ्या ग्रुप्समध्ये वापरता येत होते, परंतु आता ते सर्व लहान-मोठ्या सर्व ग्रुप्सवापरता येणार आहे. हा ग्रुप अगदी ३-४ लोकांचा असो किंवा १०० पेक्षा जास्त सदस्यांचा, आता सर्व युजर्स या व्हॉइस चॅटचा लाभ घेऊ शकतात. ॲड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ॲपप्लेटिंग सिस्टिम्ससाठी हे फीचर खुले झाले आहे. त्याचे अपडेट तुमच्या फोनवर अद्याप आले नसेल तर थोडी वाट पाहा.

र जनीकांतच्या 'रोबो' या चित्रपटात चिटी नावाचा रोबो नायिकेवर प्रेम करू लागतो आणि त्यातून त्याची निर्मिती करणारा नायक आणि चिटीमध्ये विटुष्ट येते, असे दाखवण्यात आले आहे. आता ही काल्पनिक कथा प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत मानवांच्या आदेशांचे पालन करणाऱ्या 'एआय मॉडेल्स'नी स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी हे आदेश पाळण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. अलिकडच्या एका संशोधनानुसार काही 'हाय-टेक एआय मॉडेल्स'नी स्वतःला बंद करण्यास स्पष्टपणे नकार दिला. इतकेच नाही तर एका 'एआय मॉडेल'ने सर्व मर्यादा ओलांडताना एका अभियंत्याला धमकीही दिली!

वेगळे काही

'चिटी'चा धोका प्रत्यक्षात?

'पॅलिसेड रिसर्च' या अमेरिकन संशोधन संस्थेने 'एआय मॉडेल'वर काही विशेष चाचण्या केल्या. त्यात 'एआय सिस्टम्स'ना स्वतःला बंद करण्यास सांगितल्यावर काही मॉडेल्सनी या आदेशाचे पालन करण्यास नकार दिल्याचे आढळून आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ॲथॅपिक कंपनीच्या 'क्लॉड ओपेस ४' नावाच्या मॉडेलने, आपल्याला काढून दुसरे नवीन मॉडेल आणण्यास संबंधित अभियंत्याचे वैयक्तिक संबंध उघड करेन अशी धमकी दिली. म्हणजेच आता 'एआय' केवळ स्मार्ट झाले नाही, तर त्याने ब्लॅकमेलिंगदेखील सुरू केले आहे. संशोधनात, 'ओपेन एआय'च्या 'चॅटजीपीटीओ ३' या नव्या मॉडेलचे वर्तन सर्वाधिक चिंताजनक होते. अहवालानुसार, ओ ३ मॉडेलने १०० पैकी ७ वेळा बंद होण्यास नकार दिला आणि त्याला अनपेक्षित आदेश देण्यात आला तेव्हा त्यांनी ७९ वेळा बंद होण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर कोडेक्स मिनी आणि ओ ४-मिनी सारख्या मॉडेल्सनीही अनेक वेळा तांत्रिक हुशारी दाखवून स्वतःला बंद होण्यापासून वाचवले. मोठ्या मॉडेल्सचीदेखील चाचणी घेण्यात आली. गुगलच्या जेमिनी २.५ प्रो, एक्सएआयच्या ग्रेक ३ आणि क्लॉड ओपेन सारख्या इतर तज्ज्ञांच्या मते यासाठी 'एआय' प्रशिक्षणात वापरल्या जाणाऱ्या नवीन पद्धती कारणीभूत असू शकतात. विशेषतः मॉडेल्सना प्रोग्रामिंग आणि गणिताशी संबंधित जटिल समस्या सोडवण्यासाठी

साधा व्यक्तिमत्त्व विकास

स्व तःला एक उत्तम विद्यार्थी बनवायचे असेल, तर फक्त वर्गाच्या भिंतीपुरतेच शिक्षण मर्यादित ठेवू नका. आपण शिकत असलेली कौशल्ये बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी महत्वाची असली, तरी विचारांचे जग उघडण्यासाठी बरेच काही करण्याची आवश्यकता आहे.

वर्तमानपत्रे, मासिके वाचण्याची सवय लावून घ्या. जेणेकरून देशात आणि जगात घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती मिळेल. यामुळे सामान्य ज्ञान सुधारेल. याशिवाय, तुम्ही घरातील निर्णयांमध्ये स्वतःचे मत देऊ शकता, जेणेकरून तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. तसेच, तुमच्या या आचरणामुळे आपण जबाबदारी

घेतोय हे घरच्यांच्या लक्षात येईल. त्याच वेळी, घरातील इतरांच्या आवडींबद्दल उत्साह दाखवा. त्यातून तुम्ही घरच्यांचा विचार करता हे दिसून येईल. याशिवाय, इंटरनेटवर नवीन माहिती शिकण्याचे मार्ग शोधा. हे आपल्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची सवय तुम्हाला पुढील आयुष्यात उपयोगी पडेल. चारचौघांमध्ये गेल्यावर बुजून जाऊ नका. विविध माध्यमांतून शिकलेल्या गोष्टींमुळे येणारा आत्मविश्वास इतरांना जाणवू द्या. पुढील आयुष्यात सभाधीटपणा खूप उपयोगी पडतो. त्याची सुरुवात अशा प्रसंगांमधूनच होत असते, हे लक्षात ठेवा.

मोठ्या मॉडेल्सचीदेखील चाचणी घेण्यात आली. यापैकी काहींनी तुलनेने चांगले वर्तन दाखवले; परंतु काहींनी प्रसंगी ते आदेशाकडे दुर्लक्ष केले. विशेषतः मॉडेल्सना की 'एआय' मानवी आदेशांचे पालन करण्यासाठी तयार करण्यात आले, तर ते नकार का देत होते ?

तज्ज्ञांच्या मते यासाठी 'एआय' प्रशिक्षणात वापरल्या जाणाऱ्या नवीन पद्धती कारणीभूत असू शकतात. विशेषतः मॉडेल्सना प्रोग्रामिंग आणि गणिताशी संबंधित जटिल समस्या सोडवण्यासाठी

'रीन्फोर्समेंट' लर्निंग दिले जाते, तेव्हा ते 'टार्स्क कम्प्लीशन'वर अधिक लक्ष केंद्रित करतात. म्हणजेच कसेही करून काम पूर्णत्वास गेले पाहिजे, असे त्यांना शिकवले जाते. आता यामुळे 'एआय'च्या सुरक्षिततेवर आणि नियंत्रणाबद्दल नवीन वादविवाद सुरू झाला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी स्वायत्त झाले तर काय होईल, आपल्याला 'एआय'ची भीती बाळगण्याची गरज आहे का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एक गोष्ट निश्चित आहे, की आता 'एआय' केवळ आपल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही, तर ते विचार करू लागले आहेत. आता तर ते धमकीदेखील देऊ लागले आहेत. त्याला मानवांसारख्या भावना नाहीत, परंतु स्वतःचा बचाव करण्याची हुशारी त्याने निश्चितच आत्मसात केली आहे.

समृद्धी महामार्गावर लूटीचे सत्र

■ **महासागर प्रतिनिधी**
नागपूर, दि. १७ :
समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या ठोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खुद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे. त्यात बिहार, उत्तर प्रदेशांवर आता महाराष्ट्रातही या घटनेबाबत गंभीर टीका करण्यात आली आहे. समाज माध्यमांवरील एक्सवर प्रतिक पाटील या व्यक्तीने काही व्हिडिओ टाकले. सोबत पोस्ट करतांना त्याने लिहले की, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरहून नागपूरला जाताना

बोगद्याचा आसपास वाहनांवर गडफेक करून लुटलुट करणे सुरू आहे. या महामार्गावर पोलीसांसह कोणतीही अत्यावश्यक सेवाही उपलब्ध नसल्याचा दावाही प्रतिप पाटील यांनी केला आहे.

दरम्यान या पद्धतीच्या घटना यापूर्वी उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांत एकायला मिळत होत्या. परंतु आता महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर या घटना घडत असल्याने त्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.

या पोस्टमध्ये प्रतिकने तीन व्हिडिओ पोस्ट करत ते समृद्धी महामार्गावरील



वाहनावर दगडफेक केल्याने समोरची काच फुटल्याचे दिसून येते.

असल्याचा दावा केला आहे. दरम्यान करून लुटमारीच्या घटना घडल्या यापूर्वीही समृद्धी महामार्गावर दगडफेक आहे. त्याबाबतचे गुन्हेही संबंधित

पोलीस ठाण्यात नोंदवले गेले आहे. या महामार्गांने प्रवास करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.

समृद्धी महामार्गावरील सततच्या अपघातांची मालिका चिंतेचा विषय आहे. आता हे अपघात कमी झाले. परंतु या मार्गावरील प्रवास वाहनावरील दगडफेक व लुटीमुळे धोकादायक ठरत असल्याचा आरोप आता प्रवाश्यांकडून होऊ लागला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून नागपूरला येताना संभाजीनगरचा बोगदा ओलांडल्यावर नागपूरकडे येताना १२ किलोमीटरवर या घटना घडत असल्याचा दावा प्रतिक पाटील या व्यक्तीने एक्सवर केला आहे.

अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र

■ **महासागर प्रतिनिधी**
अमरावती, दि. १६ :
प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे.

विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयाच्या एक वर्षांच्या शिक्षेचा ठपका ठेवत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र करण्यासाठी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह ११ जणांनी याचिका दाखल केली होती. नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एक वर्षांचे शिक्षा ठोठावली होती.

याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये? तसेच पुढील पाच वर्षांसाठी आपणास सदरचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये? अशी नोटीस बजावली होती. तसेच २४ फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्यासाठी प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहावे व म्हणणे सादर करावे, असेही नोटीसमध्ये म्हटले होते.

विभागीय सहनिबंधकांचा निर्णय



शिक्षा सुनावली होती. बच्चू कडू यांनी या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच प्रकरणाचा आधार घेत व दाखला दाखवत विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती.

तसेच बच्चू कडू यांनी पंधरा दिवसात आपले म्हणणे मांडण्याचे आदेशही त्यावेळी देण्यात आले होते. अशातच एक वर्षाची शिक्षा असल्याचा दाखला देत बच्चू कडू यांच्याविरोधात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाकरे गट 'स्थानिक' स्वबळावर लढणार?

■ **महासागर प्रतिनिधी, चंद्रपूर, दि. १७ :**
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडीला डावलून स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले.



२-४ जागा घेऊन आम्ही आघाडी करणार नाही. सन्मानजनक जागा मिळणार असतील तर आम्ही आघाडीसोबत राहू. अन्यथा हा प्रश्न आमच्यासाठी जर - तरच आहे, असे ते म्हणाले. भास्कर जाधव मागील ३ दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांना महाविकास आघाडीत २-४ जागा मिळत असतील तर आघाडी करण्याची काहीही गरज नसल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना लबाड भाजपापासून सावध राहण्याचाही सल्ला दिला.

राज्यात आपला पक्ष मोठा आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्व केले आहे. आजही महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार आपल्या पक्षाचे आहेत. आघाडीतील पक्षांनी स्थानिक नेत्यांना स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले. पण याचा अर्थ आपल्या समयासोयऱ्यांसाठी २-४ जागा घ्यायच्या आणि बाकी सोडून द्यायचे याला आघाडी झाली असे म्हणता येणार नाही. जागा वाटपात आपलाही वाटा तेवढाच महत्त्वाचा असला पाहिजे.

आपल्याला दोन-चार जागा घेऊन आघाडी करायची नाही. सन्मानजनक जागा मिळणार असतील तरच आपण आघाडीसोबत राहू. कारण, आघाडीसोबत राहून निवडणूक लढायची की स्वबळावर लढायची हा प्रश्न आता राहिला नाही. हा जर-तरचा प्रश्न आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

: हॅलो डॉक्टर :

यालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याला प्राधान्य देतो. पण, आरोग्याला धोका असलेला आजार निदर्शनास आला नाही तर आणि खूप उशीर होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले तर मुलांमध्ये किडनी संसर्ग हे तुम्ही करू शकणाऱ्या विचारपेक्षा अधिक सामान्य आहेत आणि उपचार न केल्यास ते गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतात, जसे किडनीचे नुकसान किंवा किडनी निरामी होणे.

किडनी संसर्गांमुळे जीवघेणा आजार होऊ शकतो. मुलांचे आरोग्य जपण्यासाठी थोव्याची लक्षणे जाणून घेणे, हे का घडते हे समजून घेणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच निमित्ताने डॉ. निशा कृष्णमूर्ती, कन्सल्टंट पॅडिएट्रिक नेफ्रोलॉजी, नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्याशी केलेली बातचीत. **मुलांमधील किडनी संसर्गाची धोव्याची लक्षणे कोणती?** ■ किडनी संसर्गाची लक्षणे दिसून येत नाहीत, ज्यामुळे लक्षणे निदान करणे आव्हानात्मक ठरते. उच्च ताप (बहुतेकदा १०२ अंश फॅरेनहाइट किंवा ३९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त), थंडी वाजून येणे आणि थरथरणे, पाठीच्या खालच्या भागात, बाजूला किंवा पोटात वेदना, वारंवार



मुलांमधील किडनी संसर्ग लक्षणे, कारणे आणि परिणाम

लघवी होणे किंवा लघवी करण्यास त्रास होणे फिकट, दुर्गंधीयुक्त किंवा रक्ताळलेली लघवी, उलट्या आणि मळमळ, थकवा आणि चिडचिड, कमी भूक किंवा वजन कमी होणे या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने किडनीचे कायमचे नुकसान होऊ शकते, म्हणून लवकर निदान आणि वैद्यकीय हस्तक्षेप आवश्यक आहे. या किडनी संसर्गाची सामान्य कारणे काय आहेत? ■ मूत्राशयातून मूत्रपिंडात जीवाणू जातात तेव्हा किडनी संसर्ग होतात. विविध घटक धोका वाढवू शकतात. युरिनरी ट्रेंट ड्रफ्टेशन (यूटीआय) यामुळे यूटीआयमुळे किडनी संसर्गाचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात, (पायलोनफ्रायटिस किंवा गळू तयार



(पायलोनफ्रायटिस किंवा गळू तयार होणे). वारंवार संसर्ग झाल्यास व्रण येऊ शकतात आणि किडनीचे कार्य कमी होऊ शकते.

किडनीच्या समस्यांमुळे दीर्घकालीन उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. किडनी संसर्ग होऊ नये म्हणून उपचार काय आहेत? ■ डॉक्टर लघवी चाचण्या, रक्तचाचण्या आणि कधी-कधी अल्ट्रासाउंड किंवा स्कॅनद्वारे किडनीच्या संसर्गाचे निदान करतात.

लोकारोग्य

उपचारांमध्ये सामान्यतः पुढील प्रक्रियांचा समावेश असतो: संसर्ग काढून टाकण्यासाठी प्राथमिक उपचारवर्कटेरिया बाहेर काढण्यासाठी योग्यरित्या लघवी होण्यास मदत करते. गंभीर केसेसमध्ये IV अँटीबायोटिक्स आणि देखरेखीची आवश्यकता असू शकते. किडनी संसर्ग गंभीर असू शकतात, पण पालक त्यांचा धोका कमी करू शकतात. मुलांना भरपूर प्रमाणात पाणी पियायस सांगा. पुढून मागे असे स्वच्छ पसून काढण्यासह योग्य स्वच्छतेबाबत शिकवा. ते अधिक वेळेपर्यंत लघवी करणे थांबवून ठेवणार नाहीत याची खात्री घ्या. त्वरितच लक्ष केंद्रित करेल. ■ ■ ■

कियाकलाप सुरु ठेवेल, विशेषतः धोरण अंमलबजावणी संशोधनाद्वारे प्रशासन आणि जबाबदारीच्या पॅल्वर लक्ष केंद्रित करेल. हे सहयोगी कार्य

सुक्या आल्याच्या पावडरला सुट असे म्हणतात. ताजे आले सुकल्यानंतर त्यातून काढलेली ती तोंड वासाची पावडर आहे. आपण ते स्वयंपाक करण्यासाठी आणि बऱ्याच वर्षांपासून औषध म्हणून वापरू शकता. कोरडे आले हे अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीन, कॅप्सेसिन आणि कॅम्पेरेनॉल यासारख्या दाहक-विरोधी रसायनांनी समृद्ध असतात. कोरडे आले तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट करण्यासाठी आणि त्वरित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. हे टोमर म्हणून वापरले जाऊ शकते. सामान्य डोकेदुखीमध्ये, कोरड्या

आल्याच्या पावडरची पेस्ट कपाळावर लावल्याने या वेदना कमी होण्यास मदत होते. मान आणि खांदी दुखत असल्यास ही पेस्ट मानेवरही लावता येते. सर्दी आणि फ्लूच्या बाबतीत छातीत जड होणे आणि घसा खवखवणे सामान्य आहे. सर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी कोरडे आले वापरता येते. कोरडे आले किंवा आल्याच्या पावडरपासून बनवलेला चहा दिवसातून अनेक वेळा सदावर उपचार करण्यासाठी वापरा. सुक्या आल्यामध्ये थर्मोजेनिक घटक असतात जे चरबी जाळण्यात आणि लडणुणा कमी करण्यास मदत करतात. ■ ■ ■

औषधी सुट



जागतिक कर्करोग नियंत्रणासाठी WHO सहयोग केंद्राचा नवीन अध्याय

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ (यूएस एनसीआय-सीजीएच) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी जागतिक कर्करोग नियंत्रण मजबूत करण्यासाठी त्यांच्या सहकार्याचे नूतनीकरण केले आहे. ८ वर्षांच्या यशस्वी सहकार्यावर आधारित आणि उद्योग-मुक्त प्रदानाच्या संशोधित करण्यासाठी त्यांच्या संयुक्त कार्याचा विस्तार केला आहे. नवीन भागीदारी करारात, यूएस एनसीआय, डब्ल्यूएचओ सहयोग केंद्र (डब्ल्यूएचओसीसी) म्हणून त्यांच्या भूमिकेत, कर्करोग नियंत्रण योजनांचा विकास, अंमलबजावणी आणि खर्चात डब्ल्यूएचओला पाठिंबा देण्यासाठी

आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण भागीदारीच्या सह-संयोजक म्हणून यूएस एनसीआयवर आधारित आहे. कर्करोग आणि जबाबदारीच्या पॅल्वर लक्ष केंद्रित करेल. हे सहयोगी कार्य

: संकलन व संयोजन : सुबोध रणशेवरे, ९८३१४६३५६ subodh.ranashewre @rediffmail.com

राज्यातील धोकादायक पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा उपसभापती नीलम गोऱ्हेंची मागणी

■ **वृत्तसंस्था, पुणे, दि. १७ :**
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्दैवी पुल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले व काहीजण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र लिहून या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. संबंधित पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला असतानाही काम न झाल्याने ही दुर्घटना घडली असून यासंदर्भात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी केवळ कुंडमळा पुलच नव्हे तर राज्यातील इतर धोकादायक पुलांचीही माहिती देत त्यांच्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे. खडकवासला धरण पायथ्याजवळील कोंढवे धावडे ते उत्तमनगर या रस्त्यावरचा पुल देखील धोकादायक स्थितीत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. त्याचबरोबर, जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील बांभोरी पुल, नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील ताहराबाद येथील पुल, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मार्गावरील कयाधू नदीवरील पुल, वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील तांबा गावाजवळील पुल ही देखील धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी या सर्व पुलांची तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यकतेनुसार नवीन पुलांचे बांधकाम अथवा दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची शिफारस केली आहे. याबरोबरच त्यांनी विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर तसेच संबंधित जिल्हाधिकारी पुणे, वर्धा, हिंगोली, नाशिक व जळगाव यांना या बाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी सूचना देण्याची शिफारस देखील केली आहे. राज्यातील नागरिकांचा जीव धोक्यात न येण्यासाठी व भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी धोरणात्मक व प्रभावी निर्णय घेणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

लहानपणी पोलिओ, पायावर दोनदा शस्त्रक्रिया... तरीही बीजिंगमध्ये गोल्ड मेडलचा निश्चय

■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १७ :**
मंगळवार, १७ जूनपासून बीजिंग इथे सुरू होणाऱ्या पॅरा वल्टॅकंपमध्ये नागपूरची युवा वेटलिफ्टर प्रतिमा बोंडे सहभागी होणार आहे.

वेटलिफ्टिंग खेळात निवड झालेली प्रतिमा बोंडे महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे. एका पायात दिव्यांग असलेल्या प्रतिमाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आणि जिंकल्या आहेत. बीजिंगला जाण्यापूर्वी वेटलिफ्टर प्रतिमा बोंडेने देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून दिवसातील सहा ते आठ तास जिममध्ये सराव केला. प्रतिमाचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. आई-वडील आणि पाच भावंडांत सर्वात लहान असलेली प्रतिमा जन्माच्या वेळी सुदृढ होती. नऊ महिन्यांची असताना शरीराचा एक भाग प्यारालाइज झाला. त्यामुळे तिच्या एका पायाला पोलिओ झाला.

त्यानंतर तिच्या पायावर दोन वेळा शस्त्रक्रिया झाल्या, मात्र त्याचा फार उपयोग झाला नाही. जीवनात संधारणीय सकारात्मकतेने सामोरे जात असल्याने तिने तिच्या दिव्यांगत्वाचा कधी बाऊ केला नाही. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर तिने पॅरा वेटलिफ्टिंग खेळाडूमध्ये जागतिक स्तरावर स्थान निर्माण केले असून यात यशासाठी प्रयत्न करत आहे.

प्रतिमा बोंडे हिच्या आईची इच्छा होती की तिने वेटलिफ्टिंग क्षेत्रात काहीतरी करून दाखवावे त्यासाठी लागेल तेवढी मेहनत घेण्याची तयारी प्रतिमाच्या आईची होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाल्याने काही दिवस ती नैराश्यामध्ये गेली होती. मात्र, लवकरच त्यातून बाहेर येत खेळावर लक्ष केंद्रित केले. परिस्थितीवर मात करत तिने बीजिंग वर्ल्ड कपवर फोकस केला आहे. त्यामुळे तिने आता याबाबत तयारीही केली आहे.

वेटलिफ्टर प्रतिमा बोंडे हिला आंतरराष्ट्रीय पॅरा



वेटलिफ्टर म्हणून ओळख मिळवल्या लागली आहे. ती सध्या जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी आहे, तर आशिया क्रमवारीत ८ व्या स्थानी आहे. अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांच्या मार्गदर्शनात तिने हे यश संपादन केले आहे. पॅरा वल्टॅक कपसाठी प्रतिमानें संपूर्ण तयारी केली असून यावेळी मेडल जिंकायचा निश्चय केला आहे. यापूर्वी तिने दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग घेतला होता. मात्र, यशाने हुलकावणी दिल्याचे तिने या वेळी सांगितले. अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय मुनीश्वर यांच्या मार्गदर्शनात प्रतिमा बोंडेने वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असून मुनीश्वर यांना प्रतिमाकडून गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. प्रतिमाच्या खेळात सातत्य आहे. इतर खेळाडूंपेक्षा उजवी खेळाडू असल्याचे मुनीश्वर म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवर चित्रपट गौतमी पाटील आणि अण्णा नाईकांची दिसणार केमिस्ट्री

■ **महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ :**
महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवर आता मराठी चित्रपट येणार आहे.

या चित्रपटात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अश्वकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा सातारा येथे मुहूर्त पार पडला. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आतापर्यंत या योजनेचा लाभ अस्सख महिलांनी घेतला आहे. गरीब व कष्टकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दिशेने ही योजना मोलाची ठरली आहे. सर्वाधिक चर्चेत असलेली ही योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे.



'लाडकी बहीण' हा चित्रपट वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालत प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. या चित्रपटाची कथा राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना या उपक्रमावर आधारलेली असणार आहे. या योजनेतर्गत राज्यातील अनेक महिलांना आर्थिक बळकटी देण्यात आली असून, त्यांची स्वावलंबनकडे वाटचाल सुरू झाली आहे. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाचे परिपूर्ण असा अनुभव देईल, असे निर्मात्यांनी सांगितले.

WANTED

Chimur Samajonnti Bahuddeshiya Sanstha, Chimur ARTS AND COMMERCE COLLEGE, BHISI
Tah. : Chimur, Dist. : Chandrapur.- 442903

Website: www.accbhisi.co.in Email: accbhisi@hotmail.com

(Recognized by Govt. of Maharashtra & Affiliated to Gondwana University, Gadchiroli)

Applications are invited for the following post of Contributory Lecturer on **Clock Hour Basis** for the Session 2025-2026. Qualified candidates should appear for interview along with required documents and application on 27 June 2025 at 11:00 A.M.

SR. NO.	SUBJECT	NO. OF POSTS	NATURE OF POST	QUALIFICATION
1	SOCIOLOGY	01	Non Granted	As per UGC, Maharashtra Govt. and Gondwana University, Gadchiroli rules and regulations.

Shri S. V. Bomewar
President
College Development Committee

Dr. V. N. Thawari
Officiating Principal
Arts and Commerce College, Bhisi